

कमला -  
स्वातंत्र्यवीर  
सावरकर  
सं. १९४७  
तृतीय आवृत्ती  
मूल्य - दीड रुपया

कमला



स्वा. वि. दा. सावरकर  
[ संपादक : प्रा. वा. गो. मायदेव ]

891.461 - SAV



0 5836

891.461

Sav/Kam

A1 5836

प्रकाशक :

ग. वि. दामले,  
सावरकर-सदन,  
शिवाजी उद्यान,  
दादर, मुंबई २८

मुद्रक :

वि. पु. भागवत,  
मौज प्रिंटिंग ब्यूरो,  
खटाववाडी, गिरगांव, मुंबई ४

वृत्तियावृत्ति : १९४७


मूल्य दीड रुपया

सजावट :

दीनानाथ दलाल

सर्वाधिकार :

स्वा. वि. दा. सावरकर  
यांजकडे



होते सगळे निजले तेव्हां राहुनियां जागा, धीरा !  
अंधःकारीं तूं आशेचा शोधिलास धागा !  
पतनोन्मुख ह्या हिंदु जातीशी कर हा सांवरिता, जयाचा  
'सावरकर' ही अभिधा त्या तव पावे सार्थकता !  
वक्ता, विद्वान, लेखक, कविवर, वीर, हुतात्मा तूं, विनायक  
अभिनव भारत मनोरथांचा मूर्त दिव्य केतु !

—'केसरी'

ता. ८।११।३०

एकमेव विक्रेते :

चित्रशाळा मुद्रणालय, प्रकाशन विभाग

पुणे २

## पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना

[ वीर सावरकरांनीं हें काव्य अंदमानच्या बंदिवासांत लिहिलें आणि त्यांच्या सुटकेपूर्वींच सन १९२२ मध्ये त्यांची पहिली आवृत्ति 'विजनवासी' ह्या टोपणनांवानें प्रसिद्धिली गेली. तिच्यासाठीं त्यांनीं बंदिवासांतूनच जी लहानशी प्रस्तावना लिहून धाडली तीही एखाद्या कवितेसारखीच मनोवेषक असल्यानें खालीं पुन्हां छापली आहे. ]

नृशंसक गुहांच्या अंधुक उजेडांत एखाद्या संगत काव्याची माल पूजेसाठीं गुंफावी म्हणून एकत्र केलेलीं हीं रानफुलें व पानें, त्या माळेचा योग अजूनहि दुर्घटच दिसत असल्यामुळे, तशीं विखुरल्या विखुरल्याच सुकून चाललीं आहेत. गुच्छाकरितांच जीं काटछाटलीं गेलीं; तीं प्रत्येकीं विसंगत नि एकेरी दिसणारच. तरीही रुक्ष, ओसाड नि कांटेरी जंगलांत फुलणारीं, ज्यांना नांव ना गांव, अशीं रानफुलें असतात तरी कशीं, म्हणून जर एखाद्यानें तीं कौतुकानें उचलून घेतलीं, तर कौतुकासाठीं; नाही तर वानस्पत्याच्या प्रयोग-शाळेंत पाकळी पाकळी नि केसर केसर तोडला जाऊन ज्ञानदेवीला बळी पडण्यासाठीं; निदानीं अंधारांत सुकायचीं तीं उजेडांत तरी सुकावीं म्हणून;—ही त्या फुलांची पहिली परडी गांवचावडीच्या पायऱ्यांवर आणून ओतली आहे.

—विजनवासी

## तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'कमला' काव्याच्या ह्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा सुयोग आज जुळून आला याविषयीं आम्हास आनंद वाटतो. या तिसऱ्या आवृत्तीचा विशेष हा आहे कीं, रसिक कवि नि विद्वान साहित्यिक म्हणून महाराष्ट्रांत नांवाजलेल्या प्राध्यापक वा. गो. मायदेव ह्यांनींच ह्या आवृत्तीचें संपादन केलेलें आहे. इतकेंच नव्हे, तर आमच्या विनंतीस मानून ह्या काव्याचा एक 'परिचय' ही त्यांनीं लिहून दिला. ह्या कार्यां त्यांनीं ज्या आपुलकीनें परिश्रम घेतले त्याविषयीं आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानीत आहों.

सुप्रसिद्ध चित्रकार श्रीयुत दलाल ह्यांनीं जीं सुंदर चित्रें काढून दिलीं त्यांच्याविषयीं आम्ही त्यांचेही आभारी आहों!

—प्रकाशक

## ‘ कमला ’ काव्याचा परिचय

लेखक : प्राध्यापक वा. गो. मायदेव

स्वातंत्र्यवीर कवि विनायक दामोदर सावरकर यांनी हे काव्य लिहिलेले आहे. हे श्लोकबद्ध असून ८८० ओळींचे आहे.

ह्या काव्याच्या रचनेचा इतिहास असाधारण आहे. विनायकराव सावरकर यांना ब्रिटिश बादशाहीविरुद्ध कट व हत्येस सहाय्य करण्याचे आरोपावरून ५० वर्षे काळेपाण्याची व सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ती भोगण्यासाठी त्यांना हिंदुस्थानांतून अंदमानांत १९११ च्या जुलै महिन्यांत नेण्यांत आले. अंदमानांत स्वतंत्र कोठड्यांचा अतिशय मोठा तुरुंग आहे. त्यांत सातव्या चाळीत तिसऱ्या मजल्यावर एका भयान कोठडीत त्यांना कोंडून ठेवण्यांत आले. तेथील भयंकर एकाकीपणा विसरण्याकरिता व मनाला गुंतवून ठेवण्याकरिता त्यांनी एक युक्ति योजली. लहान असतांना त्यांच्या एका आवडत्या विषयावर महाकाव्य लिहिण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यांच्या वाढत्या नि विविध व्यापामुळे इतके दिवस त्यांना त्या संकल्पाकडे लक्ष देण्यास अवसर मिळाला नव्हता. त्यांच्या आवडीचा विषय म्हणजे पानिपत हा होय. तो त्यांना आठवला व त्यावर रचना करण्याचे त्यांनी मनार्थी ठरविले. त्या महाकाव्याचा एक भाग प्रस्तुतचें ‘कमला’ काव्य आहे. या काव्यातील नायिकेच्या नांवावरून या भागाला त्यांनी ‘कमला’ हे नांव दिलेले आहे.

ह्या विषयावर लिहिण्याचे ठरवले खरे. परंतु लेखनास लागणारी अगदी आवश्यक अशी सामग्री त्यांना तेथे उपलब्ध नव्हती. काव्य लिहितांना संदर्भाकरिता ग्रंथ हाताशी असल्यास उपयोग होतो. ‘वृत्तदर्पणा’सारखे छंदःशास्त्रावरील सामान्य पुस्तकही जवळ नसल्याने त्यांचा कितीतरी गोंधळ उडाला. प्रथम अनुष्टुप् हे त्यांना मात्रावृत्त वाटले. लिहिलेल्या चरणांच्या मात्रा मोजून पहाव्या तर त्यांचा मेळ बसेना. पुढे ‘अनुष्टुप् छंद ते ज्याला एक नेम नसे गर्णी’ एवढाच श्लोकार्थ आठवला; त्यामुळे ते अक्षरगणवृत्त हे पटले. पुष्कळ रचनेनंतर ‘अक्षरे चरणीं आठ’ हे आठवल्यामुळे त्यांनीच रचलेले पुष्कळ श्लोक त्यांना सुधारावे लागले. दुसऱ्या व चौथ्या चरणान्तीं उपान्त्य अक्षर ह्रस्व हवे ही गोष्टही निरनिराळे श्लोक आठवून ठरवावी लागली. वृत्ताचे स्वरूप ध्यानांत घेण्यास असा उशीर झाला. पुढे

ओळी जुळत चालल्या तर त्या मांडण्याची अडचण भासू लागली; कारण त्या लिहिण्यास लागणारे टांक, लेखणी अथवा पेन्सिली यासारखे साधे साधन जवळ नव्हते. पण त्यांना भायखळा तुरुंगांत सुचलेली युक्ति आठवली. तेथे ते विटकराच्या तुकड्यांनी अगर टोंकदार दगडांनी भिंतीवर लिहीत होते. इथे त्यांनी अणकुचिदार घायपाताचा काटा घेऊन त्याचे साहाय्याने केलेली रचना भिंतीवर लिहून ठेवण्याचा क्रम चालविला. अशा रीतीने ‘कमला’ काव्य लिहिले जाऊ लागले. ओळी बऱ्याच लिहून झाल्यावर त्यांच्या लक्षांत आले की, त्यांची खोली बदलली गेल्यास अथवा तिला सफेती दिल्यास लिहिलेल्या सर्व रचनेस त्यांना मुकावे लागेल. म्हणून त्या सर्व ओळी त्यांनी पाठ करून टाकल्या. काव्य लिहिले जात असतांना हा बंदी कांहीं तरी भिंतीवर लिहितो हे एका पहारेकऱ्याचे ध्यानांत आले. त्यामुळे विनायकरावांना एकदां तीन व एकदां आठ दिवस हातकडीची शिक्षा भोगण्याचा प्रसंग या काव्यापार्थी आला. अशा अडचणींना न जुमानतां दीड पावणे दोन वर्षांत त्यांनी हे काव्य पुरे केले. हा झाला ह्या काव्याच्या रचनेचा इतिहास.

ह्या काव्याच्या प्रसिद्धीकरणाचाही इतिहास असाच विलक्षण आहे. कमला काव्य लिहित असतांनाच विनायकरावांची खोली बदलली गेली आणि तिच्यांत प्रयाग येथील ‘स्वराज्य’ पत्राचे संपादक रा. रामहरि यांना ठेवण्यांत आले. या सद्यहस्थ्याची मातृभाषा हिंदी. परंतु विनायकरावांनी त्यांना तुरुंगांत मराठी भाषा शिकविली. तेवढ्यावर रा. रामहरि यांनी भिंतीवर लिहिलेले ‘कमला’ काव्य पाठ करून टाकले. अंदमानांतून रा. रामहरि हे लौकर सुटले. ते कलकत्त्यास येतांच विनायकरावांचे धाकटे बंधु डॉ. सावरकर यांस भेटले. ‘कमला’ काव्यातील शेंकडों ओळी त्यांनी डॉ. सावरकर यांस पाठ म्हणून दाखवल्या. त्यावरून त्या समग्र ‘कमला’ काव्याची एक हस्तलिखित प्रत डॉ. सावरकर यांनी सिद्ध केली. १९२१ मध्ये विनायकरावही अंदमानांतून सुटले व त्यांना रत्नागिरीचे तुरुंगांत आणण्यांत आले. त्या वेळीं एका मेठीचे प्रसंगी संधि साधून ही हस्तलिखित प्रत त्यांना दाखविण्यांत आली. ती पाहतांच धाईधार्डने त्यांनी त्या काव्याला ‘विजनवासी’ या टोपणनांवांने एक लहानशी प्रस्तावना तेथेच लिहून दिली व ते काव्य खिशांत ठेवण्याजोग्या लहान आकारांतच छापण्यास सांगितले. १९२१ सालीं

अशी परिस्थिति होती कीं, हे काव्य विनायकरावांचे आहे असे सांगतांच कोणताही मुद्रक तें छापण्यास सिद्ध झाला नसता. परंतु तें 'विजनवासी' या टोपणनांवांनं छापण्यास एका मुद्रणालयाचे मुद्रक सिद्ध झाले. ते म्हणजे मुंबईवैभवचे रा. चिं. स. देवळे हे होत. ही व्यवस्था होतांच रा. अनंत हरि गद्रे हे प्रकाशक म्हणून पुढें झाले. प्रकाशकांकरितां डॉ. सावरकर यांनीं पांचसहा ओळींचें लिखाण लिहून दिलें नि अशा रीतीनें 'कमला' काव्याची खिशांत ठेवण्याजोगी चिमुकली आवृत्ति १९२३ मध्ये छापली गेली. पुढें रत्नागिरीसच विनायकराव स्थानबद्ध असतांना 'रानकुलें' या नांवांनं रा. ग. वि. दामले यांनीं विनायकरावांचीं कांहीं दीर्घ व स्फुटकाव्ये १९३४ मध्ये छापलीं. यावेळीं विनायकरावांचे मार्गे अस्पृश्यता-निवारणाचीं व इतर कामाचींही बरींच व्यवधानें होतीं. त्यामुळें पहिल्या आवृत्ती-प्रमाणेंच दुसऱ्या आवृत्तींत बरेच अपपाठ व अशुद्धें राहून गेलीं. ह्या प्रस्तुतच्या तिसऱ्या आवृत्तीचे वेळीं मात्र शक्य तेवढी काळजी घेऊन यांतील ओळ न ओळ, फार काय शब्द व विरामसुद्धां, विनायकरावांना संमत आहेत अशी निश्चिती करून घेऊन छापले आहेत. हा या आवृत्तीचा विशेष सांगतां येईल.

विनायकरावांना लहानपणीं त्यांचे वडील होमरच्या 'इलिअड' नामक महाकाव्यांतील वीरपुरुषांच्या भाषणाचे उतारे वाचून दाखवीत असत. त्या प्रौढ व गंभीर भाषाशैलीचा परिणाम विनायकरावांवर लहानपणापासून झाला होता. पुढें 'भाऊसाहेबांची बखर', 'पेशव्यांची बखर' व ह्यासारखीं इतर पुस्तकें वाचून मराठ्यांच्या उत्कर्षकालावर महाकाव्य लिहिण्याजोगें आहे हें त्यांना लहानपणींच वाटूं लागलें होतें. नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकूं लागल्यावर त्यांचा 'रघुवंश', 'किरातार्जुनीय' ह्यांसारख्या संस्कृतभाषेतील महाकाव्यांशीं परिचय झाला. तेथेंच आंग्लकवि मिल्टनच्या 'पॅरेडाइझ लॉस्ट' चा कांहीं भाग अभ्यासण्याचा त्यांना योग आला. त्या काळांतच इटालियन कवि डान्तेचें 'डिव्हाइन कॉमडिआ' हें महाकाव्य त्यांना पहावयास सांपडलें. या सर्व ग्रीक, संस्कृत, इंग्रजी व इटालियन महाकाव्यांची थोडथोडी छाप आपणांस 'कमला' काव्यांत आढळते.

रामायण-महाभारतासारखे प्रचंड इतिहासग्रंथ विनायकरावांनीं अनुष्टुपसारख्या लहानग्या छंदांत यशस्वी रीतीनें लिहिलेले पाहिले. त्याप्रमाणें

पानपताच्या अंभतीभवंतीचा काल घेऊन त्यांत घडलेलीं रोमहर्षक प्रसंगांचीं कथानकें घेऊन त्यांवर उपाख्यानें, आख्यानें व पर्वें त्यांना लिहावयाचीं होतीं. त्या कल्पनेनुसार 'कमला', 'विरहोच्छ्वास', 'महासागर', 'गोमंतक' वगैरेंची उभारणी त्यांनीं केली. परंतु रामायण-महाभारतादि इतिहास-काव्यांतून निरनिराळ्या अलंकारांचा उपयोग मोठ्या प्रमाणांत करण्यांत येत नाही. तो रघुवंशासारख्या महाकाव्यांतून मात्र आढळून येतो हें आठवून तशींच अलंकारप्रचुरता, श्रुतिमाधुर्य व कल्पनाविलास 'कमला' या काव्यविभागांत त्यांनीं आणण्याचें ठरविलें. मिल्टन कवीची शैली पॅरेडाइझ लॉस्टमध्ये वारकाईनें पाहिल्यामुळें चरणांच्या शेवटीं कल्पनेला विराम पावूं न देतां ती अखंडितपणें कित्येक ओळींपर्यंत चालू ठेवण्याची मौज त्यांना लिहून पहावयाची होती. महान् पुरुषांच्या उल्लेखाचा विस्तृत पट दाखवित्यानेंही रचनेस एक प्रकारची भव्यता आणतां येते हें त्यांना पटलें होतें. तात्पर्य, महाकाव्य हा शब्द ज्या ज्या रचनांस लावण्यांत येतो त्यांतील एकेक विशेष 'कमला' काव्यांत त्यांनीं योजून पाहिला आहे.

विनायकरावांनीं महाकाव्याच्या रचनेस प्रारंभ केला खरा, परंतु महाकाव्य शब्दानें प्रतीत होणाऱ्या वरील ग्रंथांचा संग्रह बंदीशाळेंत त्यावेळीं त्यांच्यापाशीं मुळींच नव्हता. पानिपतकालीन महाराष्ट्रावर लिहिण्याचें ठरवले, तरी तत्कालीन ऐतिहासिक बारीक बारीक माहितीचीं साधनें कारागृहांत मिळणें शक्य नव्हतें. 'कमला' काव्यांतील कथानक महाराष्ट्रातील अमक्याच एका विभागाचें आहे असे अनुमान करण्यास लागणारा ओझरताही प्रादेशिक उल्लेख या काव्यांत आढळत नाही. कोणत्या एका विवक्षित महाराष्ट्रीय समाजाचें वा जातीचें वर्णन त्यांत आलें नसून सामान्यतः तें पांढरपेशा वर्गाचें आहे एवढेंच काय तें म्हणण्याजोगें आहे. पानिपतकालापूर्वीचें कथानक वेतलें, तरी त्या वेळच्या इतिहासाचा अगदी थोडा उल्लेख या काव्यांत आलेला आहे.

[विनायकरावांचे मनापुढें संस्कृत कवींच्या रचनेचा आदर्श प्राप्त्यानें असल्यामुळें प्रौढ, अलंकारयुक्त व सुसंस्कृत अशी रचनापद्धति त्यांनीं स्वीकारली आहे. अगदीं बालबोध काव्य लिहून तें आबालवृद्ध मराठी वाचकांस सहज समजेल अशा सोप्या मराठींत लिहिण्याचा आग्रह त्यांनीं धरलेला नाही. संस्कृत वाङ्मय व साहित्य यांशीं परिचित असलेल्या सुजाण,

व्युत्पन्न व रसिक वाचकांकरितांच त्यांनीं हे काव्य लिहिलें आहे. तेव्हां केवळ मराठी वाङ्मयाशीं ओळख असलेल्या वाचकास हें काव्य वाचतांना जरा अवघड वाटलें तर त्यांत आश्चर्य नाही.

कथा लिहिण्याचे प्रकार दोन; एक काव्य-कथेचा व दुसरा कथा-काव्याचा. इंग्रजींत जिला A narrative poem म्हणतात तशी 'कमला' ही काव्यकथा नाही. काव्यकथेंत काव्याला गौणत्व असून कथेला प्राधान्य असतें. काव्यकथेंत मनोरंजक विषय, व्यक्तिमान् पात्रें, अद्भुतरम्य घटना, अनुकूल वृत्त व कुतूहल जागृत ठेवणारा भाषेचा अखंडित ओघ लागतो. वरील काव्यगुण असलेल्या Michael, St. Agnes Eve, Mazeppa's Ride, Ancient Mariner वगैरे काव्यकथा इंग्रजी भाषेंत आहेत. 'कमला' ही त्या धर्तीची काव्यकथा नाही. 'कमला' काव्यांत विषय नित्य परिचयाचा, पात्रें विकास न पावलेलीं, घटना साधी, वृत्त श्लोकासारखें सोपें व शैलीचा ओघ कुतूहल जागृत ठेवून खेचूं न शकणारा असा आहे. असें असूनही सर्व काव्यभर कल्पनाविलासामुळे रम्य वातावरण निर्माण होऊन शेवटपर्यंत वाचीत जाण्यास आनंदाचा लाभ होत जातो. कांहीं वेळां कल्पनाविलास तर कांहीं वेळां मुग्धशृंगार, कांहीं वेळां नर्म विनोद तर कांहीं वेळां उदात्त विचार, कांहीं वेळां शब्दचमत्कृति तर कांहीं वेळां पदलालित्य, कांहीं वेळां स्वरमाधुर्य तर कांहीं वेळां अर्थगांभीर्य याचा आस्वाद घेत घेत आपण 'कमला' काव्याचे शेवटापर्यंत जातो. त्यांत कथेला जरा गौणत्व व काव्यालाच खरें प्राधान्य आहे. एकाद्या भव्य शिल्पमंदिरांत दर पावलागणिक नवनव शिल्पचमत्कृति आढळून प्रेक्षक जसा थक होऊन मोहून जातो, तसें पाणें, फुलें, वाग, तरुण वा तरुणी, माता, सासू वा मित्र या कुणाचेंही वर्णन येवो, कांहीं तरी आल्हाद वाटेले असें नावीन्य, असें सौंदर्य किंवा असा विलास प्रकट केल्यावांचून या काव्यांत एक पाऊलही पुढें टाकलें जात नाही. अशी मौज शेवटपर्यंत वाटूं देत देत कथा संपविणें हें एक अजब चातुर्य आहे व त्याचा नमुना या काव्यांत आपणांस पहावयास सांपडतो. 'त एव पदविन्यासा त एवार्थ विभूतयः । तथापि नव्यं भवति काव्यं ग्रथनकौशलात् ।' असें अद्भुत कौशल्य ह्या काव्यांत आहे. म्हणून त्याला A poetic narration म्हणजे कथा-काव्य म्हणावयाचें !

कालिदासाचीं रघुवंशादि काव्यें कथा-काव्यें आहेत. त्यांत कथाभाग थोडा, चिरपरिचयाचा व कथा कुतूहल जागें ठेवून खेचणारा नसतो. त्यांत कल्पनाविलासाचीं कारंजीं, अतिमाधुर्याचे नूपुरनिनाद, अर्थगांभीर्याचे मंत्र-घोष, सृष्टिसौंदर्याचीं इंद्रधनुष्यें दाखवणें यांतच कवीची करामत आहे. ती पहात, ती ऐकत, ती अनुभवीत एकाद्या गाढ जलाशयांत पोहणाऱ्या तरणपट्टु जनाप्रमाणें वाचक तरंगत पुढें सरकत असतो. तीच मौज 'कमला' काव्यांत आहे.

तात्पर्य हें कीं, या काव्यांत काय सांगितलें आहे यापेक्षां तें कसें सांगितलें आहे ह्याला महत्त्व आहे. भावनांना एवढें महत्त्व दिलेलें नसून कलेला दिलेलें आहे. आतां अत्यद्भुत कला प्रकट करणारा मनुष्य नुसता बुद्धिप्रधान असतो व तो मौलिक भावना प्रकट करूं शकत नाही असें थोडेंच आहे ? पण कथा-काव्यांत तो हेतुतःच आपला आविष्कार प्रच्छन्न ठेवतो. आत्मपर भावगीतांत तो अत्यंत सुस्पष्ट केलेला असतो, पण कथा-काव्यांत पात्रें निर्माण करून एकादी घटना गुंफून त्या अनुरोधानें उत्पन्न झालेल्या प्रसंगांचें, देखाव्यांचें वर्णन करीत अगर पात्रांचे विचार प्रकट करीत तो पुढें जात असतो. त्याची चातुरी कांहीं वेळां एवढी असते कीं, त्या पात्रांचें बोलणें स्वतंत्र व जिवंत वाटतें. मग त्यांचे विचार वा वर्णन वाचीत वाचकही सानंद पुढें सरस्रावत असतो.

अशीं मनोवेधक वर्णनें वा उद्गार 'कमला' काव्यांत अनेक ठिकाणीं आले आहेत. उदाहरणार्थ, 'प्रियाच सोनचाण्याची चमेली ही किती खुले । तो तिच्यावरि ती त्याच्यावरतीं उधळी फुलें' या ओळींतला वेलीवर आरोपित केलेला खेळकरपणा हृद्य वाटला, तर 'आला लुब्ध अलीही तों सोडुनी नलिनी परी । मेला माझ्याचि ओंठाला दंश येउनियां करी' या ओळींतला कमलेचा मुग्धपणा आपणांला मोहक वाटतो. 'आणि काय करावें हो त्यानेंही वरचेवरी । वस्त्र, पुस्तक कांहीं ना कांहीं राहि तया स्थली' या ओळीतील नर्मविनोद आपणांस आनंदवूं शकला, तर 'श्रीराममंदिरिं ना श्रीकाममंदिरिं सुंदरी' या ओळींतील प्रेमलेचा थट्टेखोरपणा आपणांस सुखवतो. 'वेणी होतांच सासू दे जी पाठीवर त्या दिशीं । थाप ती आइच्या लागे चुंबनाहुनि गोडशी' या ओळींत कमलेला होणारा आनंद वाचून आपण प्रसन्न झालों, तर 'जोडपें तें खुले जैसें चंद्र आणिक रोहिणी' हे सहजोद्गार वाचूनही

आपण उल्हसित होतो. 'हिमालयीं व्रतीं जैसी असावी दिसली उमा' वा 'श्लोकांत कालिदासाच्या उपमाच जशी दिसे,' किंवा 'फसवो न वसंताची तुला मोहकमंजिरी' अथवा 'स्वनांत सनयांच्या कीं जसे मंजुळ चौघडे,' असें गोड, हळुवार व रम्य दर्शन मंजुळ शब्दांत कवीही सलील करीत असलेला पाहून आपणांस जर आनंदाच्या लहरी उत्पन्न होत असल्या, तर 'अर्धमुक्तचि तैं अर्धोगीच्या बाहुलतेंतुनी। होय रे सखया जाणें हाय ह्या विषमीं रणीं। भीति धीटहि तैं द्याया प्रीतिचा असल्या हवी। चलती अचलांचीही शिखरें पडतां पवी' असले घोर निर्धाराचे उदात्त उद्गार वाचूनही आपण क्षणभर स्तिमित होऊन जातो.

काव्य संपन्न वाचक क्षणभर विचार करू लागला, तर मात्र या कला-कृतीचे मागे असलेल्या कविमनाचा साक्षात्कार त्याला हळुहळु निश्चितपणें होऊं लागेल, आणि मग नारळाचीं सालें सोलत व कोळचा दांडा फिरवीत, केवळ एकाद्या बागेचें अगर मुलीचें वर्णन करीत हा कवि आपल्या मनाला विरंगुळा देऊं शकत असेल ही कल्पनाच अशक्य वाटते. भावनाप्रधान, हौशी, खेळकर उद्गारांवरून कवीच्या मनाचा तो एक भाग जरी प्रतीत झाला, तरी अत्यावकाशांतच त्याच्या मनाच्या दुसऱ्या भागाचा, सुसंस्कृत, दुर्दम, चेतन व साहसी स्वभावाचा साक्षात्कार वाचकास होऊं लागेल. आपल्या धर्मातील लौकिक आणि धार्मिक लग्नसंस्कारांमागचा परिचायक व उदात्त हेतु कवीनें अगदीं नकळत पटवून दिल्याचें त्याचे ध्यानांत येतें. ह्या भारतांत होऊन गेलेल्या अनेक विभूतींचा भाषणांत उल्लेख करून त्यांनीं पावन झालेल्या देशाचें दुष्टांपासून रक्षण करणें हें थोर कर्तव्य आहे हें पटवलेलें वाचक पाहतो न पाहतो, तोच कवीनें आपले जीवनाचें हें रहस्य सांगण्यासाठीं तर हें काव्य लिहिलें नाहीं ना असें वाटून काव्य म्हणजे कवीचा आत्म-आविष्कारार्थ केलेला शब्दविलास होय, याचा त्याला सहजच प्रत्यय येतो.

आपल्या अपूर्वतेनें मराठी भाषेला ललामभूत झालेल्या या चिमुकल्या परंतु पाणिदार मोत्यासारख्या मनोहर काव्याविषयीं वाहून जास्त न लिहितां माझे दोन शब्द येथेंच पुरे करतो.



## क म ला

फुलबाग किती शोभे लहान, नटवी, करी  
नटुनी थटुनी नाना नखरे वरचेवरी;  
हिरवाचि कधीं शादू, सित मल्मलिचा कधीं,  
रेशमी जरतारी वा जयाच्या पदरामधीं  
निल्य ताजे जिते मोतीं पाच माणिक जन्मती;  
पवनेच तसें त्यांसी नटवी डुलवी किती !  
हांसतां कुंददंती ती जितमन्मथ मोहवी :  
सुगंध सौम्य हास्याची ज्या चोरूनि नवी नवी  
कला एकेक या लोकीं कामिनी सकला करी  
निज मोहक लावण्या, तिजसी मुकुटा धरी !  
नौकेंत कौमुदीच्या ही रतली कितिदां तरी  
बाग योजन-गंधा ल्या वनदेव-पराशरी !  
पथानें पुलबागेच्या दों बाजूं सम शेवरी  
आवली धरुनी होऱ्या डौलदार; यशें वरी

ओळी : ३ सित-शुभ्र. ५ ताजे जिते मोतीं-निरनिराळ्या रंगांचीं सचेतन  
फुलें. ७ कुंददंती-कुंदाच्या फुलांची बाग, श्लेषानें कुंदकळ्यांप्रमाणें  
सुंदर दांत असलेली स्त्री. जितमन्मथ-शंकर. ९ कला-बागेच्या  
बहारांतील एकेक फूल. सुंदरी आपल्या केसांत तें खोवून आपल्या  
सौंदर्यावर मुकुट चढवितात. तिजसी-कलेसी : अर्थात् फुलाला.  
११-१२ पराशराचे वरानें सुगंधि झालेल्या मत्स्यगंधेनें जसा  
पराशरावरोवर चांदण्यांत नौकाविहार केला, तसा कित्येक  
योजनेंपर्यंत वास दरवळणारी ही फुलबाग वनदेवावरोवर चांद-  
ण्याचे नौकेंत तसाच विलास करीत असे. १३-२२ या शेवरी  
पहारा करणाऱ्या शस्त्रधारी स्त्रिया आहेत असें भासतें.



भाट बुलबुल गाताती; या शेंगा हिरव्या, फुलें  
लाल हीं लडतां त्यांसी भासे चित्तांत चौफुले  
जित्या माणिक पाचांचे जडवूनि मुठीवरी  
तशा मरकतांच्या कीं म्यानांमाजि असी करीं  
सदा लटकती ज्यांच्या, अशी सुंदर भीषणा  
स्थापिली तरुणीसेना निजांत:पुररक्षणा  
प्रतीहारी-पदीं का ही वसतें ! दे पिक-स्वना  
ललकाच्या पहाण्यांच्या ती ह्या क्षेमनिवेदना !  
मांडवी ही प्रवेशाची जाईनें विणिली जिला;  
फुलें हीं हंसरीं येत्या आदरीती पलोपला !  
फुलें ? अहा, फुलें ना तीं, उद्यानीं विहरावया  
रात्रींत चोरुनी येतां अप्सरा धरिलें जयां,  
नोंद त्या दिव्य पाण्यांची ठेवूं जाइवरी असे  
चुंबनांचेचि त्यांच्या घे देवी द्वारप हे ठसे !  
वीथिका कदलींची ही उद्यानांतिल मर्मरी  
तया सुरेखिल्या पाथाचिया दो तटिं शोभली,  
येत्या-जात्यावरी मर्यादेनें आनतशा शिरीं  
वारी विंजण वाण्यासी, आतपत्र अणी धरी  
निर्गंधते करी क्षम्या नम्रता कर-जोडिती  
अशीं केळफुलें, गोण्या गोड केळफण्या किती,

२०

३०

**ओळी :** १८ मरकत-पाचू. २१ प्रतीहारीपदीं-स्त्रीरक्षकांचे जागीं.  
पिकस्वना-कोकिलकंठी बाग, श्लेषानें स्त्री. २४ येत्या-येणाऱ्यास.  
२८ द्वारप-द्वारपाल. बागेंत चोरून आलेल्या अपराधिनी अप्सरा  
स्वर्गांतल्या म्हणून द्वारपाल देवींनी त्यांचे (इतर सामान्य अप-  
राध्यांचे आंगठ्यांचे ठसे घेतात तसे न घेतां) चुंबनाचे ठसे  
वेळींवर घेतले. तेव्हां तेच चुंबनाचे ठसे फुलांसारखे भासत होते.  
२९ कदलींची वीथिका-केळींची ओळ. ३२ आतपत्र-उन्हापासून  
रक्षण करणारें छत्र. ३३ करजोडिती-हात जोडणारी (नम्रता).

दलें सुलोल हीं सारीं दाटतां मिसळोनि, ते  
अव्यवस्थितशी शोभा बघुनी मनिं भासतें !  
कालिंदी-पुलिनामाजी जयांहीं उपभोगिला  
यथेच्छ वनमालीसी, पूर्त, तृप्त, सुशीतला,  
मुक्तकामा, रतिश्रान्ता, आत्मा एक जयां हरी-  
सखी म्हणूनि ज्या झाल्या, समतृप्त परस्परिं  
विगतेर्षा म्हणूनी या-जातां वल्लभ त्याच का  
अशा शून्यमना मार्गीं उभ्या ह्या ब्रजगोपिका  
कंठांत एकमेकींच्या घालुनी करपळवा,  
जातांही हरि तैशाचि कुड्मलाञ्जलि, अन्य वा  
लोल कोमल पंढ्यांसी कुणी पालवितां करीं  
गाला गालासि लावोनी मागली पुढती वरी  
हेमगौरमुखी कोणी सनाल अपुल्या सखी  
स्कंधीं सखीचिया ठेवी पाठिशीं लगटूनि कीं !!  
शेवंती ही; हरीं गेला चढाई करुनी तदा  
कुसुमाकर ही कल्पी टाल कीं कुसुमायुधा !  
आणि हे सोनचांप्या, तूं शिकलासि तरी कुठें  
ही दिव्य किमया ? आम्हां स्वयंमन्य नरां जिथें  
रुप्याचेंही करायासी जड स्वर्ण न साधतें  
ओल्या मातींत सूर्याचीं किरणें पिलुनी तिथें  
मृदुचेतन सोन्याचीं, स्वर्णचंपक ! हीं फुलें

४०

९०

**ओळी :** ३५ सुलोल-डौळांत हलणारी. ३६-४८ या ओळींत कदलींचें साम्य  
गोपीशीं उत्प्रेक्षेनें दाखविलें आहे. ३७ कालिंदी-पुलिनामाजी-यमुने-  
च्या वाळवंटांत. ४४ कुड्मलांजलि-उमलणाऱ्या कमळाप्रमाणें ओंजळ  
केलेल्या. हे आणि पुढील शब्द केळींच्या आणि गोपींच्या दुहेरी  
वर्णनास व्यक्तविणारे द्वर्थी आहेत. ४९ हरी-शंकरावर. ५० कुसु-  
मायुध-मदन. कुसुमाकर-वसंत. ५५ मृदुचेतन-कोमल व सजीव.

सुगंधी तुज पाहूनी निर्मितां मन हें मुले !  
 प्रियाच सोनचाप्याची, चमेली किति ही खुले  
 तो तिच्यावरि, ती त्याच्यावरती उधळी फुलें !  
 जातिनें शुचिवर्णा जी, जी भूषा ललनाजना,  
 याचकांच्या सदा झुंडी झुलती मधु-भोजना ६०  
 दानशूर जिच्या दारीं, देवाच्या सुभगा पदा-  
 कीं शशी स्वकला तैशी शकलां तनुच्या सदा  
 अर्ची जी अर्पुनी;-साधूं स्वार्थ ? ना, लवलेश ना,  
 परी केवळ कल्याणा लोकांच्या, मुनिसाधना  
 करूं सांग, तयां देऊं मोक्षमुक्ति, पडे गळां  
 गौरी गौरीहराच्या जी निष्कामा-अजि तूं भला-  
 तया ह्या केतकीच्या, हे गंधवाह ! दिशा-दिशां  
 प्रसिद्ध गुणगंधाच्या करिसी धवला यशा  
 आणि मात्र यशातेंची ! खरी खोटी कशी परी  
 उक्ति कुत्सित कीं हीच्या भुजंग लपती घरीं, ७०  
 अवाक्षरहि ना तीचें वदतां तुज तेंच कीं  
 पावना पवना, शोभे ! स्वाप्तिविन्मुखता निकी  
 ही ज्यांची, मंगला लाखों लोकांच्या झिजती, जयां-  
 विना वसुंधरा व्हावी अल्परत्ना, अशा तयां  
 जगद्धर्मी महात्म्यांच्या गृहस्खलित मानिती  
 स्पृहणीय न तत्रापि गोपनीयचि सन्मती !

४

**ओळी :** ५९-७६ हे शब्द आणि पुढील वर्णन केतकीच्या आणि कोण्या  
 दानशूर प्रसिद्धयश महिलेच्या वर्णनास एकत्र व्यक्तविणारें द्वयर्थी  
 आहे. जसें, शुचिवर्णा-रंगानें गौर किंवा शुद्ध कुळांतली. ६२ शकलां-  
 खंडांस. चंद्रकला देव पाळीपाळीनें पितात : पर्यायपीतस्थ सुरै-  
 हिंमांशोः कलाक्षयः श्लाघ्यतरो हि वृद्धे :-कालिदास. ६५ सांग-  
 पूर्ण. ६६ गौरी-पार्वती, श्लेषानें शुभ्र केतकी. ६७ गंधवाह-वारा.  
 ७० भुजंग-सापपक्षी प्रच्छन्न प्रियकर. ७६ स्पृहणीय-अनुकरणीय.

पुन्हां हुडकितां मातें फिरे काय असा अतां  
 कुद्ध हा त्या त्रिनेत्राचा तिजा नेत्रचि जाळिता;  
 पाहूनि भास्करा भारी खाई धास्ति अनंगही  
 कीं दुःखें पोळली जिन्हा पी ते फुंकुनि ताकही ८०  
 म्हणुनीच गमे नेमी मीनकेतन हा खुळा  
 गुप्तहेरचि सूर्याच्यावरी, सूर्यफुला, तुला !  
 तरीच तूं सदा डोळा ठेवितोसि रवीवरी  
 अनंग तरिची दंगा भारी रात्रितुनी करी !  
 नाना बालतरू देशाविदेशांतिल आणुनी,  
 फुलें किति अशीं ज्यांचीं पानें रंगित देखणीं,  
 तशींच फुलझाडेंही विचित्र नटवी किति,  
 कुंड्यांकुंड्यांतुनी होतीं गुच्छांहीं रचिलीं पथीं  
 भंवतीं फुलबागेच्या वर्तुलाकृति रेखिले ९०  
 तृणस्तवक जे गार हिरवे हिरवे खुले;  
 प्रभातीं तृणवेलींसी त्यांतल्या धवलीं अती  
 अती चिमुकलीं, लाखों फुलेंही फुलतां किति  
 मनोज्ञ तरि ती शोभा ! यामिनींत, गमे हृदीं,  
 होती वहात जी येथें ज्योत्स्नेची रसिता नदी  
 प्रभार्तिच्या हिमें का ती घनीभवन घे नवें;-  
 चकाकती फुलें ना हीं, चांदण्याचे रवे रवे !!  
 वशीकरणचूर्णासी देत त्यास तिला हरूं,  
 मंत्र गुंजत त्या भोगक्षमा ज्या कलिका करूं,

**ओळी :** ७८ त्रिनेत्राचा-शंकराचा. ८० पी-पिते. ८१ मीनकेतन-मदन.  
 ८२ सूर्यफूल सूर्याकडे वधत फिरतें ही लोकोक्तिच आहे.  
 ८४ तरीची-रात्रींत सूर्य पाहिल ही भीति नसल्यामुळें. ९३ मनोज्ञ-  
 सुंदर. ९४ रसिता-चकाकणारी नी प्रवाही. ९६ रवे रवे-कणकण.  
 ९७ वशीकरणचूर्ण-वश करणारें चूर्ण, श्लेषानें फुलांचे पराग.  
 ९८ ज्या कलिका त्या भोग-क्षमा करूं, असा अन्वय.

ह्या पुष्पा वश त्या पुष्पीं करवीत परोपरी  
हिचें चुंबन दे त्यासी, त्याचें देत हिला, अली

१००

दयितादयितांमाजी सुमलोकांतल्या पहा  
घाली खेपा मधावारी मदनाचा दलाल हा !  
धोतप्याचीं महादेवा फुलांत रुचलीं फुलें,  
गुणांधत्वहि मोठ्यांचें मोठेंचि असणें बरें !  
फूल ह्या निशिगंधाचें ! हें अधीरवितें ह्रदें  
कामसेनापुरोगामी रौप्यशृंगचि काय तें !  
छोटेंसें स्फटिकांचें हें अष्टपैलु मधें खुले  
लीलासर, सदा पूर्ण स्वादु शीतलता जलें;  
कारजें शतधारांचें कासारांत तया उडे  
नर्तद्विदंबरी त्याच्या तेजोबिंब यदा पडे

११०

तदा गमे असा लीलासरा उडत ये तया  
थवा इंद्रधनुष्यांच्या पिलांचा विहरावया !  
जलार्धमग्ननाला ह्या शोभती नलिनी तशा  
शोभती लाजल्या गोपी यमुनेत तई जशा;  
हृच्चोर पोर नंदाचा वसनें हरि ज्या क्षणा  
आणि त्या प्रिय पाण्याच्या हट्टी तुष्ट करूं मना  
शक्य तों नग्न तन्वंगें करूनि वरती जला,  
“ दे न रे हरि, वखें तीं ! ” गोपी यांचितिं आकुला !

—नायकेचि परी खोटा, “ या तशाच ” म्हणे “ वरी ! ”

छंदें त्या कीं मृगी तैशा होत कार्षित सुंदरी

१२०

**ओळी :** १०० अली-सुंगा. १०५ अधीरवितें-अधीर करणारें. ११०  
नर्तद्विदंबरी- नाचणाऱ्या थेंवांचर. ११३ जलार्धमग्ननाला-पाण्यांत  
अर्धवट बुडालेल्या देटांच्या. ११७ तन्वंगें-कोमलांगें. वरती  
जला-जलावरती. ११८ रे हरि, दे न तीं वखें!-अशा बोलण्याचे  
लकवीनें. १२० छंदें-हृदयानें, पक्षीं मंजुळस्वरानें.

आल्या तीरीं अहा, तीरावरी नवनवें तर्धीं  
लावण्याचे पुटांतूनी पुट दिव्य पदोपदीं  
घेत घेत विकासा जें रविसी नमिती करें,  
वायु निश्चेष्ट, सूर्याचे अंशु आनत, आदरें  
करीत तइं जे देवप्रिय दर्शित जाहले  
विश्वमोहन मद्याचे पेले, चेतन पोवळे  
जीवनाच्या उषा ज्या, जीं हृदयें रतिचीं निकीं  
प्रेमकरूप सुमें तीं हीं-फुलले न गुलाब कीं !  
देवताची तया आरामाची काय मनोरमा

१३०

वाला एक अशी येई वेचूं नित्य तिथें सुमां  
ढाळी बाग सुमां मार्गी मारववा बहुनी तिशी  
प्रतिपद् चांदण्या येतां व्योमीं चंद्रकला जशी  
चंद्रिकेच्या प्रभाताच्या मिश्रणांत उषा जशी  
केशोरथौवनांमाजी शोभे ती सुदती तशी  
तुषारमय धारांच्या झान्यांहीं सुजलांत ती  
शुचिस्मिता स्वयें न्हाणी वेली-पुष्पलतांप्रती;  
पुशी मल्मलिनै त्यांचीं पानें, साहस ना परी  
मऊ मल्मलिनैही ती पुसाया कुसुमें करी;  
पाकळ्यांनीं गुलाबांच्या पुशी अन्य सुमें अणी  
ओठांच्या पाकळ्यांहीं ती गुलाब नव चुंबनीं  
पयोघटीं स्वयें बावें पयःपान तिनें असा  
ग्रीष्म वर्षाहुनी व्हावा त्या वागेसि पसंतसा  
लुप्तान्ह श्रावणाच्या त्या झडीत उघडें जरा  
होतांचि, मानुच्या कोळ्या किरणासम तत्पला

१४०

**ओळी :** १२४ अंशु-किरण. १२९ आराम-वाग. १३२ प्रतिपद्-प्रतिपदा  
तिथि. १४१ पयोघटीं-पाण्याच्या कळशांनीं. १४२ ग्रीष्म-  
उन्हाळा. वर्षा-पावसाळा. १४३ लुप्तान्ह-दिवस शांकळलेल्या.

लतांत शिरुनी, तोयें करी आकुल फार ते  
 फुलांचे कमलांचे ती पेले ओतुनिया रिते  
 खाती लताफुलें ऐसे किडे मात्र दुरूनिया  
 तियेनें सेवकाहातीं हळूच धरवूनिया  
 ज्यांत आंथरिलीं पानें फुलेंही गळलीं अशा  
 पेटाऱ्यांतुनि द्यावें कीं रानीं धाडुनि दूरशा  
 लीलावती जरी कै ती लतेच्या बसली तलीं  
 विणीत कशिदा चोळीवरी सुकुशला तरी  
 अल्पकालेंच ओशाळें व्हावें तन्मन; “सत्य तें!  
 किती आप्पलपोटी मी! नकोस रुसुं अं, लते,  
 आलवालीं तुझ्याही मी घे, नवा कशिदा मरीं”  
 असें कूजतचीं प्रेमें आलवालाचियावरी  
 रम्याकृतींत पेरुनी नांव दे अपुलें अणी  
 नांव त्या लतिकेचेंही निज चोळिवरी विणी  
 राईराईपरी भारी देखण्या जें फुलांमधीं  
 फुले आकृति, ती काढी चोळी वापरण्या तधीं  
 केव्हां केव्हां सुमांभोतीं भ्रमरांची सुचाटुला  
 ऐकतां सलगीची ती कुजवूज, “अरे मला  
 सांग गुंजत मुंग्याशीं काय तूं अससी तरी  
 फुला, बोल न माझ्याशीं, गुजगोष्टि तशा करीं!”  
 लतेसी लावुनी गाला लाडानें वदतां असें  
 सुमाशीं सुकुमारी ते श्रमणा श्रवुं नेतसे!  
 पदाघातहि हे जीचा अशोकासि विशोकता

१५०

१६०

**ओळी :** १५१ कै-केव्हां. १५६ आलवाल-आलें. १६१ सुचाटुला-मंजुळ,  
 गोड वाटणारी. १६६ श्रवणा-कानास. १६७ पदाघात : कवि-  
 संकेत आहे कीं कामिनींच्या पदाघातानें अशोकाचे आणि कामि-  
 नींच्या मद्याच्या चुळानीं वकुलाचे दोहद ( डोहाळे ) पुरतात.

गालची ललनेचा त्या असा कोमल लागतां  
 यावी वज्रासहि वाचा! हीं तों काय लताफुलें!-  
 असें मंजु वदावीं कीं भासे बुबुल बोलले !!  
 प्रातःकाळीं तिची सासू हीसेनें कथितां कधीं  
 “वेणीस, जा, फुलें बाले, आण आवडलीं हदीं”  
 बागेंत तें तिनें जावें परी हात न लावितां  
 पहावें जरि होऊनि ढाळिती कुसुमें लता :  
 आणि, सत्य कधीं, केसां तिच्या मोहुनि मोकळ्या  
 फुलें काय-लतांनीं त्या ढाळाव्या फुलत्या कळ्या!  
 निजाभरणकार्यीची असे न मन तें, परी  
 देवपूजेसही तीचें खुडायाने फुलें करीं :  
 कीं फुलें खुडितां ये जो रस तो बहुनी हदीं  
 वाटे रक्त लतांचें ये, सासू जों न असें कधीं  
 देवकार्यी, अहा बाले, लतांचींच सुमें किती,  
 यौवनाचीं सुमें वीरप्रसू तोडुनि अर्पिती !!  
 बागेंत चांदण्या रात्रीं कै सलील सुमोहना  
 रमे इतस्ततः जैशी प्रीति-स्वप्नि सुचेतना!  
 तिनें कमलिनी येतां द्यावीं वाजुं न पाउलें  
 सुखें निद्रित कीं, जावें पाहुनी इतुकें पुढें  
 खालुनी पारिजाता ती जातां त्यासि निजेमधीं  
 स्वर्गीचीं सहसा स्वप्नें लागावीत पडूं तधीं :  
 आणिला भांड भामेनें खालीं, पासुनि त्या दिना  
 स्वर्ग आज दिसे ! गाळी तो सुखाश्रु सुमांसि ना !!  
 लहानपाणिचीं झालें तिचें लग्न; तथा दिना

१७०

१८०

**ओळी :** १८५ कमलिनी रात्रीं फुलत नसून मिटून जातात, निजतात, हा कवि-  
 संकेत. १८९ भांड-भांडखोर. सत्यभामेसाठीं कृष्णानें पारिजात  
 स्वर्गांतून खालीं आणला अशी कथा आहे.

पासूनि या सुमां सोडूं व्हावें दुःख असें मना  
कीं घे माहेरिही जातां पाय मागुति मागुती  
मायशी जों तिचीं सासू असें न समजाविती  
“उगी, उगी, मुळी, येसी तों तुझीं लतिकाफुलें  
ठायीं तुझ्याच मान्नी प्रतिपालिन मीं बरे.”  
येतां त्या मंगलागौरी कोण उत्सव तो मना !  
सुशुभ्र-वसना, शुद्धा, उद्यानी निज शोभना  
जातां वेचित पुष्पांशीं ये सुश्रेत जिथें तला  
मोगरीच्या फुलांचा कीं दाट दूरवरी सडा

२००

तदा दिसे समावोनी त्या फुलांत मनोरमा  
हिमालयीं व्रतीं जैसी असेल दिसली उमा !  
वनोपवनिच्या नाना पाकळ्या, कलिका, किती  
मंजिण्या त्या, दलें तीं, तीं फुलें, रानफुलेंहि तीं—  
रंग रंग निराळेची ! परड्यापरड्यांतले !  
गुलाव, कमलें, चांपे, बकुलें, बटमोगरे !!  
पूजेसी जें वसे भोंतीं ही रचूनि दलें फुलें  
✓ कल्पनांच्यामधें जैसी कविताच तशी खुले !!  
पत्री वाहवुनी कांहीं, पूजा सांगुनिया, घरीं  
जाती द्विज; तदा भावें स्वयेंचि मग सुंदरी  
मंगला मंगलागौरी गौरी तोषविण्या मनीं  
वाही दलें फुलें तीं तीं नावें घेउनि घेउनी :  
सुरंगांच्या सुगंधांच्या त्या सुरेख कुप्यांतला

२१०

ओळी : २०३ उमा-पार्वतीनें शंकराच्या प्राप्तीसाठीं हिमालयांत व्रत केलेली कथा  
'कुमारसंभवां'त कालिदासानें वर्णिलेली आहे. तींतच पार्वतीला  
उमा हें नांव त्या व्रतामुळेंच कसें पडलें तें सांगितलें आहे :  
“उमेति मात्रा तपसा निषिद्धा ॥ पश्चादुमाख्याम् सुमुखी जगाम् ॥”  
२१२ सुरेख कुप्यांतला-फुलांतला.

ललना-हृदि कीं ओतो रस तो ललिता कला  
सांग होई असा तें त्या सुंदर व्रतिंचा तई  
पारमार्थिक तो तैसा हा प्रापंचिक हेतुही !

\* \* \*

ज्याचे भाव सुमांच्याची सुगंधांवरतीं असे  
वाटले, विसतंतूंच्या राजहंस वरी जसे;  
ऋजुत्व, शुचिता, दैवी सात्त्विकत्वाहि कां हवें  
त्या मनाचें पुसाया ? त्या भ्रूकौटिल्यहि कां शिवे ? २२०

शांत तद्दृष्टिसी सारी सृष्टि शांतिमया गमे  
रूपीं यौवन तोंही ती बालताच हृदीं रमे  
रूपें, कुलें, वयें होता रुचला पति जो तितें  
वेशींत यौवनाच्या कीं विशींत शिरला कुठें  
सासूनें धाडितां वाडूं, गवाक्षीं झणीं ये जधीं,  
सन्मुखीं चुकुनी येतां पथें एकचि वा कधीं  
सुंदरी सुंदरीची त्या दृष्टादृष्ट घडे जरी  
कन्यके कमलेच्या त्या तरी सात्त्विक अंतरीं;  
देवमूर्तिं तशी जी कीं पूजनार्थचि निर्मिळी  
चंद्रलेखा तशी जावी जी दुरूनचि प्यायली  
मनींच जपली जावी गायत्रीच-अशाहुनी  
काय भाव दुजा यावा पतिमूर्तिंस पाहुनी !

२३०

\* \* \*

वाढवा जो नवीनाचा आजि तो सण पाडवा  
शुभे, हो शिव हें तूतें नवें वर्ष, ऋतू नवा !

ओळी : २१४ अन्वय : ललिता कला ललना-हृदि रस ओतो. २२० इतर  
कौटिल्य ( कपट ) तर राहोच, पण यौवनसहज असें निष्पाप  
भ्रूकौटिल्य ( नयनचांचल्य ) देखील तिला शिवलें नव्हतें. २२५  
गवाक्षीं-खिडकींत. २२६ सन्मुखीं-समोर.

आशा, आशा तशा आजी उष्णशीतल मानवा  
शुभे, हो शिव हें तूतें नवें वर्ष, ऋतू नवा !  
पिक गाती वसंताचा ऐक मुंजुल गोडवा  
शुभे, हो शिव हें तूतें नवें वर्ष, ऋतू नवा !  
नवी तिथी, नवा मास, नवें वर्ष, ऋतू नवा  
आजि कां मिरवावी ना रूपश्रीहि नवी तुवां !

२४०

होती लावण्यलक्ष्मीची निल्य पाहत ती लुवी  
सासूसही प्रभाती त्या तरी ती दिसली नवी;  
शंकाही ये मनीं आशा आणी उत्सुक अंतरीं  
मायशी ती तरी सासू इतुकेंचि वदे वरी,  
“केसांहीं मोकळ्या बाले, जाई बाहिर ना, मला  
पाडवा आज काढूं दे बैस दृष्ट तुझी जरा !”  
वेणी घालावया सासू हौसेनें मग जें बसे  
कांहीं चिंतितची तोंही मधींच खुदकन् हंसे  
“हंससी कमले कां तें ?” “नाहीं, एक पडे मशी  
स्वप्न काल मजेचेंची : माझी ती नलिनी जशी

२९०

सराच्या उजव्या बाजू नाहीं काय ? जिच्या कळ्या  
पहिल्याच बहाराच्या झाल्याहेत फुलावया ?  
—ती आणि मी जशा गेलों शोधूं तत्प्रियसा अली  
उषःकालाचिया एका बसूनि झुळुकेवरी,  
गेलों गात, ‘तुझीची ज्या बाट पाहत राहिल्या  
ये, शिलीमुख ! ये, स्पर्शें फुलवीं चल या कळ्या !’  
आला लुब्ध अलीही तों !—सोडुनी नलिनां परीं  
मेला माझ्याचि ओंठाला दंश येउनिया करी !

ओळी : २३५ आशा—दिशा. सर्व दिशा त्या दिवशीं मनुष्याला आशे-  
सारख्याच सुखदर्शितोष्ण भासतात. २५६ शिलीमुख—भृंग. हें  
विशेषण इथें साभिप्राय आहे.

स्वप्न हें नलिनीला तों असे मंगल ना परी ?”

सासूचे ती सुखाश्रूही पाहती वळती तरी !

२६०

स्वप्नार्थ दृष्ट होताची, दृष्ट त्याहुनिही परी

अजाणपण बालेचें तीतें मोहवि अंतरीं

वेणी होताच सासू दे जी पाठीवरि ल्या दिशीं

थाप ती आइच्या लागे चुंबनाहुनि गोडशी !

कैशोरांतूनि ज्यानें ना यौवनांतचि घेतली

विद्यार्थित्वांतुनी विद्वत्तेंतही पदवी परी,

कुशाग्रबुद्धि तो तींचा कमनीय पती घरा

आईच्या आग्रहें आला कराया सण साजरा

पुष्पमाला गुढीसाठीं होती गुंफित ती जिथें

उद्यानांत, युवा पाही गवाक्षांतुनि तो तिथें—

२७०

पाहीं; अले ! जपूनी कीं ही मनोभव-पंजरीं

फसवो न वसंताची तुला मोहक मंजरी !

आणि धीर सुटे सारा; आजि निश्चिथलें मनें

तिच्याशीं पहिलेंची तें लजाव्याकुल बोलणें :

आईस चुकवोनीया, धीर एकवटूनिया,

गनीमी धरसोडीनें येत जात टपूनिया,—

आला ! आला तिच्या पार्श्वी ! येतांची परि सन्मुखी

नीट आला तसा गेला शब्दही निघतां न कीं !

जाणेंचि तें परी घाली मूक प्रश्न तिला, अणी

पृच्छे त्या अश्रुता ‘हो, हो !’ उत्तरे उठलीं मनीं !

२८०

ओळी : २६० वळती तरी—वळली असती तर. २६१ स्वप्नार्थ : त्या यौवनोन्मुख  
बालिकेच्या शारीरिक स्थित्यंतराचें प्रतिबिंब मानसिक व्यापारांतही  
नकळत कसें पडत चाललें होतें तेंच नलिनीच्या ‘पहिल्या बहाराच्या  
कळ्यांविषयीं’ हें तिचें स्वप्न सूचित करीत होतें. ही कौतुकास्पद गोष्ट  
तिच्या प्रेमळ सासूच्या लक्षांत आल्यावांचून राहिली नाहीं. २७०  
पार्श्वी—वाजस.

उठे वरी, बघे खालीं, रंगे गाल, सुई गळे;  
 सुमासम गमे कांहीं हृदयीं तिज बोंचलें !  
 सासूपासूनि चोरावी गोष्ट ती पहिली अशी  
 अशान्त पहिल्यानेंची तिचे लोचन त्या दिशीं  
 मिष्टानें जेववी सासू मिष्ट त्याहुनिही परी  
 चुटपूट मघाची ती लागली उभयान्तरीं !  
 तिसऱ्या प्रहरींही ती करमे न म्हणूनिया  
 जाई जाइजुईवेलीलतांत विहरावया  
 तीरच्छाये सराच्या तों लाडक्या बकुलें तिला  
 लव वांकवुनी शाखा प्रेमें आडविलें जरा;  
 “काय तें ?” ती पुसे स्नेहें कुरवाळित त्याजला  
 बालिका, “बकुला, सांगें, लाजावें न तुवां मला !”  
 वाचलें जें कधीं त्याची स्मृति होउनि अंतरीं;  
 “—कोण जाणे, परी बाई, वदती कवि तें जरी  
 अहा सत्य !” मनीं भावी ती द्रवूनि—“न मी तरी  
 माझिया बकुलाचें तें कोण कोड पुरें करी !—  
 कौतुकें आणि सौहादें, तन्वी त्याचि सरांतली  
 चूळ घे भरुनी आणि टाकि त्या बकुळावरी !  
 लजा करी कसेंसेंची, पाही कोणि न ये तरी,  
 भरी चूळ, पुन्हां पाही, पुन्हां टाकि, पुन्हां भरी ! ३००  
 तोंचि ससंरलें कांहीं कुंजांतूनि ! पहा पहा !  
 कोण तो कमले, येई ! चोर ओळखिचाच हा !

**ओळी :** २८२ अर्थात् तिला नकळत फुलधनु मदनानें तिच्यावर सोडलेला पहिला फुल-बाण हृदयाला ओझरता लागला ! पण तिला मनांत फुलासारखें कांहीं बोंचलें इतकेच वाटलें. कारण तिचीं सुखदुःखें, उपमान-उपमेयें फुलांच्या जगताबाहेर अजून पडलीं नव्हतीं. २९४-२९६ बकुलवृक्ष हे त्यांच्यावर कामिनीनें चूळ टाकिली असतां फुलतात असा कवि-संकेत आहे. तो कुठें तरी वाचल्याची तिला अस्पष्ट आठवण झाली.

आला; सांभाळ आला ! हां; थांब रे, क्षणची तरी;  
 असावधावरी घाला रीत ही न तुझी वरी !  
 धरिलाचि परी पक्षी ! वार्द्धक्यें अजि आंधळी  
 वदतीच नभोवाणी ‘ धर्मयुद्ध न हें ’ तरी !  
 चोरट्या कटिला गुंफी कांपता कर तो झणीं,  
 लाजऱ्या लागती गाला ओठ लाजत त्याहुनी !  
 साचीकृतानना, लज्जाचित्र हृद्य अशा तई !  
 प्रियेच्या पहिल्याची तो चुंबनासि युवा पिई ! ३१०  
 प्रियेच्या पहिल्याची हे लजाचंचल चुंबना,  
 कोण प्राणी जर्गी कीं जो विसरेल तुझ्या क्षणा !  
 असूनी पल जो पाजी चुंबना तुझिया रसा  
 शताब्दांहुनिही होई तरी अपल तो कसा !  
 तुझ्यांत दिव्य जी चोरी, गार जो चटकाहि कीं  
 त्वरा थांबविती, सक्ती इष्ट, संमति जी मुकी;  
 चुंबना पहिल्या, दे ती सुखमादकता जशी  
 प्रियाननार्पिता मद्यांमाजिही न पुन्हां तशी !  
 उगीच रुसुनीया ज्या आत्मां आणुनिया घरीं  
 अंतस्थ बोलण्या देती आम्हां संधिहि ना पुरी ३२०  
 पदीं शरणचिडीही टाकितां इतरा जनां  
 चोरुनी, तीवरी जाती पाय देउनि : चुंबना !  
 —मानिर्नासाहि त्या स्वप्नीं दिसे मूर्ति तुझी अणी  
 मूल्य चंदनपद्मांचें विपणींत चढे झणीं !

**ओळी :** ३०९ साचीकृतानना—जिनें तोंड वळवलें आहे अशी. ३१३ पलक्षण, श्लेषानें जो पळतो, चटकन् निघून जातो तो. ३१४ अपल—न पळणारा, स्थिर. ३२४ प्रियसंगमाच्या स्वप्नामुळें विरहानें मन पुन्हां व्याकुळ होऊं लागतें. विरहताप शांत करण्यासाठीं चंदनाची उटी आणि कमलांची शेज थांचा आश्रय करावा लागतो. त्यामुळें त्या द्रव्याचा खप वाढल्यानें त्यांचें मूल्यही चढूं लागतें. विपणींत—बाजारांत.

अनोळखी जनीं जावें चुकलें चुकलें तसें  
 सासूचा तो परी आश्वासवी हर्ष झणीं तितें  
 कीं जें हर्षद सासूशी शुभची असणार तें  
 प्रेमाशीर्वचनांचा तो वर्ष न्हाणवलीवरी;  
 तिचाच न परी होई हर्ष थोर घरोघरीं  
 सुरम्य मखरामाजी रमणी मग जें वसे  
 श्लोकांत कालिदासाच्या उपमाच तशी दिसे !  
 पौर बालांगनांचें तों रम्य मंडल दाटलें,  
 ज्यासि त्यासि तिची सेवा करूंचि लव वाटलें  
 काढी रंगावली कोणी, गुंफा हार कुणी, कुणी  
 मांडी फरेमरें, कोणी हंसवी तिज हांसुनी;  
 वाढणीं गृहिणी नेती, वाघें मंगल वाजती  
 वांढिती अत्तरे, देती कुंकुमां कुसुमां किती,  
 सधूप रुचिरें पात्रें नैवेद्यासम मांडुनी  
 “वेच घांस तरी” ज्या त्या प्रार्थिती कर जोडुनी;  
 मांगल्य-देवताची तें शोभे त्या ललनांत ती,  
 मंदिराचें तया येई स्वरूप मखराप्रती !  
 परंतु तो युवा येतां व्हावें जातिलसें कधीं !  
 जातांच तो परी व्हावें कधीं येतिलसें हृदीं !!  
 आणि काय करावें हो त्यानेंही ! वरचेवरी  
 वख, पुस्तक कांहीं ना राहे कांहीं तया स्थलीं !  
 थाट त्या मखराचा, तें दाट मंडल भोंवतें  
 सलील ललनांचें, ते भाव नूतन मोहिते,  
 परंतु शकलीं हीं ना सर्व विस्मरवूं तया  
 तिच्या आवडत्या वेलीफुलांच्या विरहास या  
 तत्तोषा तत्सखींना तें सिंचितां भरतां जलें  
 तिची न तितुकी सेवा लतांची करणें पडे !

३५०

३६०

३७०

ओळी : ३४७ वर्ष - वर्षाव

येतां सुंदर रंगांचीं मखरीं फुलपांखरें  
 गमे बागचि त्यां धाडी बोलावूं मजला त्वरें !  
 स्वच्छंद त्यां रमूं देई पात्रीं भावित सुंदरा :  
 “जेवीं यथेष्ट हे माझ्या फुलांच्या फुलपांखरा !  
 आणि जा सांग जावोनी सुदुःखित अंतरीं  
 तुम्हांहूनि, लतानों, हा वियोग कमले करी;  
 सुकतील लता स्पशें थोरांचें वच हें दुरी,  
 दिन दोन तुम्हांसाठीं तुमच्या कमले करी !”  
 आणि न्हातांच ती बाला चवथ्या दिवशीं सुटे  
 जशी झुळुक उद्यानी कुटेच्या हरवे कुटे !  
 बाल्यां वागेंत तैशी कीं रमे हांसत खेळतां;  
 परी बकुल तो येतां-अहा रे मदना हता !-  
 गालांवरी गुलावांचीं जुईचीं सहसा फुलें  
 मनांतूनि कुणी मारी तसें मंजुल लागलें !!  
 आधींच लाडका आणि यच्छायेंतचि तें दिलें-  
 नव्हे हो, चोरट्यानें त्या बळें चुंबन घेतलें !  
 दुहेरी प्रिय तो ऐसा बकुल प्रमदे तधीं  
 चूळ, चुंबन, ती भेदोन्मुखता, स्मरवी हृदीं;  
 आणि पुष्पवतीचें त्या मन शंकित जाहलें  
 टाकितां चूळ बालेला येती वा बकुला फुलें !

३८०

३९०

ओळी : ३७३ भावित-मनांत असें म्हणत. ३८४ लागलें-फुलधनू मदनाच्या  
 मनांतून मारलेल्या फुलवाणांचा नेम या वेळेस पुष्कळच अचूक ठरला  
 गालावर गुलावांच्या नि जुईच्या रंगांच्या लहरी उसळल्या. ते सुखद  
 फुलवाण यावेळीं असे नेमके लागले. पण गोड ‘लागले’ (वाटले).  
 ३८९ पुष्पवतीचे-कन्यकांच्या चुळीनें बकुल फुलतात असें समजून  
 तिनें मागे बकुलावर चुळी टाकल्या. पण त्यासरशीं तीच ‘पुष्पवती’  
 ऋतुमती झाली. तेव्हां तिला अपण तो कविसंकेत वाचतांना  
 चुकून उलटा अर्थ समजलों कीं काय म्हणून शंका आली !



-आणि लज्जितही किंचित् कीं ऋतूंत सुवासिनी  
जशा पुष्पलता तैशा न कां पुष्पवती जनीं !  
मुहूर्ती मग जै धर्म्यां शांति मंगल योजिली  
आणि माहेरिची आली सर्वही प्रिय मंडळी  
त्या दिशीं पूर्णसौख्या ती ! एके ठायिंच कीं शके  
माहेरीं सासरीं आणी उद्यानीं निवसूं सुखें !  
अरुणासम दंपत्या तरुणा शुभ त्या दिनीं  
दुकूलवसना सालंकृता सत्वर आणुनीं  
एकासनींच होमा जै बसवीति तथा क्षणीं  
जोडपें तें खुले जैसें चंद्र आणिक रोहिणी !  
दक्षिणार्चि हुताशीं जै हवी देववितां तिला  
पुरोहित वदे, लावा करा स्वपतिच्या करा,  
करा तें अंगुली कांहीं कर अंगुलिना शिवे  
ओष्टांचें ना तसें लागे मिष्ट चंबन हें नवें  
लजेनें हलका आधीं, प्रेमधीट पुढें परीं  
मधें मधें करीं देतां दाब किंचित अंगुली  
वादिका चतुरा कीं ती वीणादण्डचि तो शिवे  
तारांतुनी हृदांच्या दों मंजुगीति नव सत्रे !!  
शुक्राच्या चांदणीमाजी जसा सूर्य तसें तधीं  
अंतर्धानासि घे अग्नी दीप्ति ठेवुनि तीमधीं

४००

४१०

**ओळी :** ३९१-९२ जशा ऋतूंत पुष्पलता सुवासिनी ( सुगंधि ) होतात तशा  
जनीं ऋतूंत पुष्पवती ( ऋतुमती ) ललनाही ( सुगंधि ) कां होत  
नाहींत असें वाटून तिला किंचित् लाजल्यासारखें झालें. ३९३  
शांति-ऋतुशांतीचा धार्मिक संस्कार. ३९५ मगच्या १९१-१९६  
ओळी पहा. ४०१ दक्षिणार्चि हुताशीं-वशाशींत ( हुताशीं ); ज्वाला  
दक्षिण दिशेकडे जाऊं लागणें ( दक्षिणार्चि ) हें शुभ समजतात.  
४०५-८ त्याच्या हातास मध्येच हल्लवार दाब देणाऱ्या तिच्या  
अंगुलींच्या सकंप स्पशींनीं त्यांच्या हृदयांच्या तारातारांतून एक  
अननुभूत मंजुल गीती सत्रूं लागली.

चौकीं रंगावलीमाजी तों चौरंगहि चंदनी  
चौफुले ज्या रुपेरी तो रुंद सुंदर मांडुनी,  
न्हाऊं घालावया नारी नेति तें उभयां तयां  
गच्छ्यांतुनी वरी दाटे जन मौज पहावया  
नाना तेलें सुगंधी त्यां लावाया अपुल्या करीं  
लागली ललनांची तें चढाओढ कितीतरी  
सुखस्पर्श जलांचा तों धो धो वर्षचि जाहला  
गच्छ्यांतुनी, वरी दोघां सुमांचा पडला सडा  
कुणी त्याकरवीं तोया फेकवी लव तीवरी  
टाक चूळ कुणी तूही हळु आग्रह वा करी,  
फेकी फुलें, करी कोणी रंग घालुनि केशरी  
लपूनी पिचकाऱ्यांचा मारा मंगल त्यांवरी  
खालीं सजांतुनी येतां, जातां खालुनियां वरी  
युवतीयुवकांची तें कोण धांदल हांसरी !  
हास्यीं वामास्वनामाजी त्या युवस्वन लागले  
स्वरांत सनयांच्या कीं जसे मंजुळ चौघडे !  
त्या ऋचा, मंत्रची ते कीं, नवीन अभिषेचिती  
प्रेमसिंहासनीं सम्राट् काम तो आणि ती रती !  
युवकायुवतींचीची अशी धांदल ना परीं  
वृद्धही बालसे होती हांसते वरचेवरी  
न्हातां एकासनीं ऐसें किती चोरियलीं तरी  
अंगें स्वयेंचि अंगांसी लागताति परस्परीं;  
मऊमऊ असें कांहीं मऊ तें सुख लागलें  
धरींचि वक्षि तो तीतें-श्लोक जाउनियां बरें !  
पडद्यांत गुलालाच्या, जळांच्या गळत्यामधीं,

४२०

४३०

**ओळी :** ४२७ - कामराज्याभिषेकाच्या संस्कारांत तरुणी याच मूर्तिमंत  
ऋचा व तरुण हेच मूर्तिमंत मंत्र होत. ४२५ गळत्यामधीं-धारांत.

घेववे न तिला दे ती संधि साधुनि तो तधीं  
अशी परिचिता होतां प्रियमूर्ति अनुक्रमें  
दुरोनी नच, ओठांहीं प्यावी चंद्रकला गमे !  
आले आहेर, तीं झालीं पुण्य ब्राह्मणभोजने,  
रचिली सुयश्याही नव ती युवतीजनें  
चकवूनि तिला नेती तिथें जें सहसा तधीं  
हांसल्या युवती तींच्या घडकी भरतां हदीं !  
वधू-विभूषणा लजा ने तिला पळवूनि ते  
माय आणि तिची सासू मायशी वसल्या जिथें:  
तों तिथेंच युवाही तो सहसाचि दिसे तिशी !  
येतां एकेक ना येती संकटें जगतीं अशीं !  
हांसूनि कौतुकें, प्रेमें पोटाशीं धरुनी तिला  
सासू वदे, वदे आई कुरवाळुनि त्याजला,  
“ लाजूं नकाचि, वैसा या, एकत्रस्थितसे तुम्हां  
डोळे भरुनि पाहूं द्या प्राणची अमुचे अम्हां !”  
पाहुनी जोडपें दोघी अशा सद्गद कीं हदीं  
कोण आई अणी सासू दोघांही न कळे तधीं  
“ पितृदेव मुकुंदाचे असते जरि या दिनीं  
कोण हर्ष अशी होता सून सुंदर पाहुनी !”  
“ आणि बाई अजी माझी असती विमला जरी  
मेहुण्याच्या किती ती या कौतुका करिती तरी !”

४४०

४९०

ओळी : ४३८ मार्गळ २२९-३२ ओळींचा संदर्भ येथें अभिप्रेत  
आहे. ह्या संस्कारांतील एक हेतु हा प्रियपरिचयाचा अनुक्रमच  
असतो. ४४४ मायशी-आईसारखी, मायाळू. ४५३ मुकुंद-हें त्या  
तरुणाचें, कमलेच्या पतीचें नांव. त्याचे वडील लहानपणींच  
निवर्तले. ती व्याकुल आठवण त्याच्या आईस झाली. ४५५-  
कमलेची विमल नांवाची बहीण तरुणपणींच निवर्तली. तिची  
आठवण कमलेच्या आईलाही व्याकुल करती झाली.

उत्सवांत असे त्याच्या नसे तें स्मरुनी हदीं  
आनंदाश्रूंतही त्यांच्या दुःखाश्रू गळले तधीं !  
वयस्य जो मुकुंदाचा आबाल्यप्रिय, त्या पला  
तिथें मुकुल तो येई वाजूं देत न पाउला  
पाठीमागूनि ना देतां कळूंहि कमलेचिया  
लोचनांसी धरी हस्तीं झांकुनी ललितां तयां :  
“ नांव ध्या, बहिनी ! नेत्रां मग सोडिन ! ना अधीं !  
कलींत न, उधाराची प्रथा सत्ययुगामधीं !  
बरें, मुकुंद घेतां तें मग घेशिल तूंहि ना ? ”  
तिचें मौन वदे कीं तो संधि संमत तन्मना  
नांवें लाजत घेतांची मुकुंदकमलाहि तीं  
त्यांच्या मातांहुनी होई हाचि हर्षित तें किती  
बाहू बाहूंत गुंफोनी तेज : प्रेम-गुणीं-वयीं-  
समान सुहदांची ती जोडी जाउं उठे जई  
खोडसाळ पुन्हां तें तो वळूनि डवचूं तिला  
वदे मुकुल कीं कैसा डाव साधुनि घेतला;  
“ लग्न कीं तुमचें होतां मीही घेइन पाहुनी ”  
स्नेहघोर प्रतिज्ञा ही कूजे तीहि तया क्षणीं.  
राजीव-लोचनांची त्या गुणरूपमनोहरां  
जोडी जिवलगान्ची ये विश्रमूं मग त्या सरा  
औदासीन्ये तई कांहीं मुकुंद मुकुलाप्रती  
वदे “ होइ कसेसेची मन्मनीं : दुरदूर ती  
कशाची न कळे लागे ! उत्सवास्पदिही मतीं  
रमे न दिनिं ह्या आतां ! ” “ खरेंचि रवि हा किती ” ४८०  
हंसे मुकुल-“ छत्री वा मूर्ख ! कीं असल्या दिना

४६०

४७०

ओळी : ४६४ प्रथा-चाल. ४६६ संधि-तडजोड. ४७४ कूजे-लाडिकपणानें  
म्हणाली. ४७९ उत्सवास्पदि-उत्सवाचे दिवशीं.

रेंगाळतो जसा गेहीं अनाहूतहि पाहुणा !”  
 मर्मी परी मुकुंदाच्या विनोद शरसा शिरे  
 वदे, “असाचि हा का मी कामी ? तें अथवा खरें !  
 हें पहा मुकुला, मातें तुजहूनि जगामधें  
 स्थान संपूर्ण विश्वासा वद का वसतें कुठें ?  
 पिता निवर्ततां माझा सान मी असतां वयें  
 मोठें मला लहानाचें जाहली करिती स्वयें,  
 असे आवडती ऐशी आई ही : परि कीं पहा  
 मर्यादेनें न येती ज्या सांगतां तिजही, अहा  
 कामिनीसहि किंवा ज्या अशा कोमल भावना  
 सांगण्या सुहृदाहूनी स्थान अन्य न यौवना  
 पुण्य वा पाप वा सांगें मनीं जें तुज मी झणीं  
 तुझ्यापासुनि चोरावें, पाप अन्य न याहूनी  
 आबाल्य मुकुला, तूं मी एकजीव परस्परिं  
 अभिन्नहृदय स्नेहें, भिन्नदेह असूं तरी  
 तुवां मला न, कीं तूतें सोडिलें क्षणही न मी;  
 छाया जशी तसे होतो आम्ही संतत संगमीं  
 सुभाषितें, प्रमेयें वा शास्त्रांचीं स्मरती किती  
 विशिष्ट प्रियशीं कीं तीं वाचिलीं तव संगतीं  
 संगतीं झुंजलों म्लेंच्छांसह राष्ट्रणीं सदा  
 भोगिल्या संगतीं साऱ्या संपदा आणि आपदा  
 निजलों उठलों संगें, वेष संगत सारखे  
 ओळखूं न जनां आलों कोण कोण असे निवें  
 माझ्याविना कधीं ज्यानें सुख ना उपभोगिलें  
 आजि त्या तुज सोडूनी भोगूं का सुख एकलें !—  
 संगार्चें कामिनीच्या मी ? सुहृद्द्रोह असा तिच्या

४९०

५००

ओळी : ४८२ अनाहूत - न बोलाविलेला.

रूप लंपटतेचें दे मंगला ऋतुशांतिच्या !  
 म्हणुनी अससी कीं तूं अविवाहित जोवरी  
 लाडक्या कमलेसीही स्पर्श मी नचि तों करीं  
 किंवा त्वद्वाक् पृथा होवो ! कथो जें कथिलें तिनें !  
 पुण्यां अलौकिकीं प्रेमीं तुच्छ लौकिक बंधनें !  
 आमुची त्यांवरी तैशी प्रीति संमति अंतरीं  
 प्रेमलेकमलेच्याही निर्विशेष अम्हांवरी  
 वृत्ति कोमल जी पाचां पार्था व्याकुलवी तधीं  
 हृदा व्याकुलवी द्याही !” “अहा रे सखया कधीं,”  
 वदे मुकुल मध्येचि साशु गद्गद “पावना  
 प्रेमाच्या या तुझ्या फेडूं शकेन तरि का ऋणा ?  
 बंधु ना, ना स्वसा ज्यातें, ना मातापितरेंहि कीं  
 मृत बालवयींची तीं आजि आठवती निकीं,  
 त्या मला सर्वही तीं तीं प्रेमें दिव्य पुन्हां परी  
 लाभलीं ज्या तुझ्या लोभीं, मुकुंदा, तुज त्या जरी  
 साख्य, सौख्य तरी मातें ! तुजें मंगल तेंच कीं  
 मंगलप्रद मातेंही ! सखया बघ आणखी  
 अविवाहित मीही जों तूं व्रतस्थचि तोंवरी  
 होशी मदर्थ : माझी ती लाडकी कमला परी ?  
 फुलाहूनी चमेलीच्या हृद्य हास्य जिचें सदा;  
 संन्यस्त तूं असा होतां रतिच्या पहिल्या पदा  
 आर्गांत फूल तें जाई हाय ! होरपळुनि कीं !  
 फुलासि फुलल्याहूनी पाहतां जळतां सुखीं

५१०

५२०

५३०

ओळी : ५११ पृथा-कुंती. ५१५ वृत्ति-ज्या सुखापासून आपले आत्मीय  
 बंधु वंचित आहेत तें सुख आपण एकद्वानेंच कसें उपभोगावें हा  
 जो प्रेमळ संकोच पांचो पांडवांना दुपदकन्या कोणी वरावी वा  
 प्रश्नाचे वेळीं व्याकुळ करता झाला तो भाव.

मातावें जें असेंची का असे निर्घृण राक्षसी मुकुंदा, मन हें माझे ? हाय रे, अणखी तिसी-अलौकिक असें अस्मत्सख्य पाहुनि होय जी समान लेखुनी आम्हां आईचि मजला दुजी-मुकुंदा, जननोसी त्या तुझ्या, ही तुमची अशी वेल निष्फल वंशाची बघवेल तरी कशी ! तुला कचितची ठावें मातांचीं हृदयें किती ऋतुस्नात स्नुषेसंगें घेतां पुत्र सुसंगती आल्हादा पावती कोण्या अपृथक्करणियशा : वशीकृतजगत् का ती वंशासातत्यलालसा :

९४०

भावी ऐहिक सौख्याच्या आशा वा शुभभूतिची श्रेयाची वा परत्रा ती नवी निश्चितता दुजी : यौवनाच्या अशान्तीच्या शान्तिची स्मृति कीं तई आपुलाल्या सुमिष्टा वा कळतां न विमोहवी : किंवा केवल पाहूनी तनयासि सुमंगलीं अहेतु हर्ष जो रोमांचितवी तनु तत्पलीं : वृत्ति सर्वेचि किंवा या : परि कीं जननीजना उत्कंठा सुतमुक्ता ती सून सुंदर पाहण्या ! त्यांतही कीं पिता ज्याचा बालत्वींच निवर्तला कुला एकुलताची जो आधार प्रिय राहिला रजाचा गज जो केला असा नंदन लाडका पुण्यशय्ये स्नुषेसंगीं सेवितां प्रथमा सुखा : अत्युल्हासीं तया तैं रे गमतें जननी-हृदा

९९०

**ओळी :** ५३१ मातावें-मत्त व्हावें. ५४२ पुत्रपौत्रांकडून पितृतर्पण, श्राद्ध, पक्ष इत्यादि धर्मकृत्यें संपादिलीं गेलीं तर पितरांना तें परलोकीं श्रेयस्कर होतें, ह्या निष्ठेमुळें पुत्रालाही जेव्हां संतान होतें तेव्हां वंशासातत्याची ती दुहेरी हमी मिळून पारलौकिक श्रेयाची निश्चितता दुणावते.

आजन्ममुक्त कष्टांची लोभाची कृतकृत्यता ! त्यांतही आपुल्याची वा आईच्या तुझिया पहा सुखाचा कमलेच्याही प्रश्न केवळ काय हा ? न सख्या अनिरुद्धाचा एक केवळ कीं परी अशेषजनसौख्याचा पाळणा रतिच्या घरीं ! अशेष-जन-सौख्या दे धर्म तोचि वदे श्रुती : धर्मदा शर्मदा देवी रति - ना सुखदाचि ती ! राष्ट्रसेवेप्रती झालों व्रतबद्ध तया अम्हां रामदासीय दासांही तरी धर्म सुपूज्य हा

९६०

ओजस्विर्वीर्य-गांधर्व-विधिनें अथवा अशा पूता वेदी विवाहाची वाढवी निजराट्यशा ! "मुकुला, मग तूं कां ना विवाह करिसी तरी ?" "तुझ्यासम न कीं मातें आत्मप्रत्यय अंतरां यद्यपी राष्ट्रधर्माचा बीजमंत्र विवाह रे : गंगाचि आटतां गंगास्नानपुण्य कसें घडे ? परंतु परतेची जें आपदा प्रियभू छळी धर्मार्थची सख्या, होती आपद्धर्म तदा बळी अर्धमुक्तचि तैं अर्धांगीच्या बाहुल्येंतुनी होय रे सखया, जाणें हाय ह्या विषमीं रणीं

९७०

भीति धीटहि तैं द्याया प्रीतिचा असल्या हवी : चळती अचलांचींही शिखरें पडतां पवी पुण्यही श्लाघ्यही होती तैं वैवाहिक बंध रे आत्मदुर्बल जे माझ्यासम, घातुक त्यां त्वरें

**ओळी :** ५५६ श्रीकृष्णाचा पुत्र मदन; त्याची पत्नी रती; तिचा तनय अनिरुद्ध. या कथेचा संदर्भ येथें आहे. ५६२ पूता वेदी-पवित्र स्थंडिल. ५७२ चळती-डळमळतात. पवि-वज्र.

रोग्यां पौष्टिक तैसैं त्यां रतिमंगल वर्ज्यसैं  
प्राप्तची न तथाचा कीं त्याग दुष्करसा नसे  
अल्पधर्मी महद्धर्मा न चुकोत करावया  
म्हणूनि विहिताची कीं अविवाहितताचि यां  
परंतु जो मनस्वी हे दोन्ही धर्म शके करूं,  
कामिनीच्या कटाक्षांहीं जातां येइ न जो धरूं  
धर्मवीर्यत्व तीसंगें ज्याचें लुप्त न, जो परी  
तिलाच अपुल्या संगीं धर्मवीर्यवती करी  
धन्य धन्यचि तो धीमान् धर्मवीर चितोरचा,  
राजीवाक्ष अयोध्येचा, तान्हा भरतभूमिचा !  
तूं मुकुंद, तसें व्हावें, होऊं तूं क्षमची तसें,  
विश्वास हा मनीं माझ्या, आकांक्षा मज ही असे !  
आमुची देशभक्ती तों निर्नदीकसरोपमा  
तुझी जयांत जन्मा घे गंगा संतत त्या समा !  
धर्मार्थ एकची त्यागूं आम्ही प्राण : तुम्ही परी  
कांता, सुता, स्वतः आत्मत्याग हा त्रिगुणें तरी !  
ध्येय मी राष्ट्रभक्तीचें क्वचित् : जीवन हो तुझें  
पितृत्वाचें पतित्वाचें ध्येय राष्ट्रसुभक्तीचें ! !  
व्यक्ति-सौख्यचि तूं माझें काय तें पुसशी तरी :  
मत्सखा मत्सखी तूं ती संगमूनि परस्परिं  
द्विधा प्रीति अशी माझी मिश्रा काम-रसायनीं  
धृतैकतनु कीं यावी चुंबितां कुरवाळुनी !

९८०

९९०

ओळी : ५८४ तान्हा-वीर तानाजी. ५८५ तूं तसें होऊं क्षमची-तूं तसें  
होण्यास समर्थच आहेस. ५८७ आमुची-अविवाहित देशभक्तांना  
संततिरूपानें देशभक्तांची संतत परंपरा निर्मिण्याचें पुण्य लाभत नाहीं.  
वाहती नदी उत्पन्न न होणाऱ्या सरोवरासारखें तें जीवन होय.  
५९० त्रिगुणें-तिष्पटीनें. ५९६ धृतैकतनु-त्यांच्या अपत्यरूपानें.

शुद्ध-सांचित-तेजस्वि-काम्यवीर्य कुमार तूं  
योग्य दीक्षित कामाचा सांग हा करण्या ऋतु !  
धर्माज्ञा, जा ! मदाज्ञा, जा ! माझीचि कमला हदीं  
ठेव जा ठेवशी आलिंगनाच्या कुलुपामाधीं ! !” ६००  
“मुकुंदा, मुकुला !” ऐशा हांका मंजुल तों तिथें  
नाचनाचतची येती बाला सुंदर आणि ते :  
आईनें जी मुकुंदाच्या प्रेमानें प्रतिपाळिली  
प्रेमला कमलेची कीं सुभगा भगिनी जुळी  
“मुकुंदा, मुकुला !” बोले ती, “आलां छपुनी न रे  
एकली सोडुनी मातें ? आतां जाल कुठें बरें !  
कुठें कुठें” तथा एक्या कमलें वदनावरी  
मंजु मारित ती ताल प्रश्नांचा अपुल्या धरी  
मुकुंद “कमलांचा कीं,” वदे “गंधचि गोडसा  
परी आज कळे त्यांचा स्पर्श लाडुनिही तसा !” ६१०  
“खरें, खरें !” हंसे व्यंगें चतुरा “कळलें तुला  
न्हातांना तें ? अणी रातीं तें कळेल पलोपला !  
गोड गोड असा ज्याचा स्पर्श लागतसे तुला  
त्या तुझ्या ‘कमलें’ ची कीं असे धाडियलें मला  
‘ताजीं ताजीं फुलें वेचूं’ पुसैं मी आणि जें तितें  
‘कशासी कमले गे तीं ?’ तें किनी मज ती वदे :  
‘सांजे जाणें न का देवदर्शना मज सत्वरी  
श्रीराममंदिरीं !’ ‘ना श्रीकाममंदिरीं : सुंदरी  
कमले, कामदेवाच्या दर्शनासि !’ हंसूनि मी  
वदें तों, मुकुला, भारी रुसे ती-मार्नि तोषुनी ! !” ६२०  
“श्रीरामपूजनीं आम्हीं पाहिली तुज ना कधीं  
अशी तत्पर तूं पुणें वेचूं आजि तरीच तीं !  
५९८ ऋतू-यज्ञ. दीक्षित-यज्ञदीक्षा घेतलेला.

रुससी ? प्रेमले, आतां तूच ना वदलीस कीं,  
कामपूजन हें आजी ? वेच, वेच, निकीं निकीं”  
हंसे मुकुल “कीं माते पूर्ण पुष्पधन् तरी  
कमलेसचि ना विंधूं, शकोचि तुजही परी !”  
तों क्रोध कोण ये ! जातीं तीं सुमें चिरडूनि कीं  
दिसूं उष्ण शिवूं शीत ज्वालाची सुटली निकी :  
वांक ते लव ते लाखों ! अहा कोण शके धरूं  
जातां वेलीलतांतूनी उडतें फुलपांखरूं !  
“प्रेमले, प्रेमले,” हांका मुकुंदें मुकुलें किती  
मारिल्या विनत्या केल्या, ऐके कोण तयांप्रती !  
जाती तिला धरूं दोषे, परंतु चपला झणीं  
निसटेचि पुढें : त्यांसी प्रेमें कार्पित मागुनी  
“ वे तरी चुकलों, याचूं क्षमा, थांब !” असें तिला  
वदतांच पदीं ओंचा गुंततांहि न गुंतला :  
आणि ती धरिली त्यांनीं ! सस्वेद परि माल तें  
उन्हांत मुकुलाचें ती पाहुनी बहु हांसते  
“ श्रमें, मुकुंद, याही ये घाम या मुकुला तुझ्या :  
बोलसी वीर हा गाढा रणींचा उदगीरच्या !”  
“ मीच का प्रेमले,” बोले मुकुंद “ रण-दक्षते  
स्वयें वीरवर श्रीमान् भाऊ त्या अवलोकिते :  
जें घुसे त्यांचिया शब्दांसहची शरसा झणीं  
पाडी म्लेच्छांचिया सेनानेत्याचें धड हा रणीं !”  
“ असेल पाडिलें,” लीलावती ती हंसली, “ धडा :  
छाटिलें आधिची कीं तें असेल कुणि तच्छिऱा !”  
“ शीर्षहीनहि होऊं दे, पाडिलें धड मीं तरी :  
भरेल तुज तों पाहूं धडही धडकी परी !”

६३०

६४०

ओळी : ६२९ लव-लवलवणें. ६३७ सस्वेद-घाम आलेलें.

हंसे मुकुल ऐसें; तों त्या सावेश विलासिनी  
वदे “ दे वधुं ती मातें तलवार तुझी झणीं !  
दुर्गा तशीं रणीं घेतें मंडलें बघ ! दे मला  
तेजस्वी तो अणी घोडा श्रीमंतें दिधला तुला ”  
“ तोचि घे, तोचि हो घोडा प्रेमले ! तुज घेउनी  
पुढें, जोडिस बैसूं जें वरातीस मिले कुणीं !  
तलवार परी माझी ? ते दुर्गेसमची जरी  
हस्त आठ तुला होते पेलती तुज ती तरी !”  
“ पुरे हो तें पुरे ” ओढी करा ती मुकुलाचिया  
बाही सारूनिया त्याची, गुंफुनी स्वकरीं तया,  
वदे हांसत “ ये तूंची, मुकुंदा, वद तत्वता  
कीं या जोड-करांतूनी कोणाचा कर कोणता !”  
आणि कैशोर-कोंळें जें गोल, गोंडस, गुंफलें,  
निष्कलङ्क करांचें ती उचळनि धरी जुळें :  
त्यांत रूपें कळे कैसें कोणाचा कर कोणता  
कैशोर-कुड्मलामाजी खीपुंकेसर झांकतां !!  
“ कोणता कर कोणाचा ” मुकुंद हंसला “ अहा,  
प्रश्नची हा नुरे वेडे या पाणिग्रहणें पहा !”  
शुकसारस मैना तों मोर बुल्लुल बोलले,  
“ ठीक ठीक ! स्वयंपाणिग्रहीं द्वित्व कसें उरे !”  
“ अर्धाङ्ग हाहि, ही अर्धाङ्गिनी, यांसि अनंग तो  
पूर्णेकाङ्ग करो !” आले वारे मंजुळ गात तों :  
संकल्प झारिनें कारंज्याच्या सोडिति अप्सरा :  
पिलांचा इंद्रचापांच्या थवाही बहु नाचला :

६५०

६६०

६७०

ओळी : ६५२-श्रीमंतें-पेशव्यांनीं ६६६ पाणिग्रहण-हात धरणें, स्नेपार्थी  
वरणें. ६६८ स्वयंपाणिग्रहीं-आपण होऊनच पाणिग्रहण केल्यावर  
( स्वयंवरांतर ) दुजेपण उरतेंच कुठें !

मंगलाष्टक-गीतें तों गाती कोकिल : टाळिती  
 ताज्या गुलाबपाण्यासी गुलाबलतिका किती :  
 अत्तरांच्या कुप्या तैशा आपुल्या उघडूनिया  
 मालती निशिगंधांच्या कलिका सरसावल्या :  
 फेकिती अक्षता वेली फुलांच्या : तरु डोलले :  
 “अर्धाङ्गिनी, अहा, अर्धाङ्गिनी” बुलबुल बोलले:  
 सृष्टिची सगळी तीतें विनोदें हंसतां अशी  
 प्रत्युत्तरे तिनें घावीं कवणा कवणा कशी !  
 आणि त्यांत कळे ही ना, सृष्टि बाह्यचि हें वदे  
 अंतःसृष्टयुत्सवासी कीं तिच्या केवळ साद दे !!  
 तों वरी मखराचीया कोंवळ्या कदलींतुनी  
 लवूनी कमला पाहे जसा चंद्र नभांतुनी  
 “आल्ये, आल्ये ! मला सोडा ! बोलावी कमला !” भलें  
 विनोदसमरा सोडूं मानानें तिज फावलें !  
 घेउनी तिज मध्ये ; ते तिघेही मग चालले  
 तिनें कटीसि दोघांच्या गुंफितां कर कोंवळे

६८०

\* \* \*

रात्र होतां, फराळासी जोडपीं नव बैसतां  
 तांबूल तोडतां ओठीं गोड ओठहि लागतां  
 असा दिनभरी भावें देव जो नव अचिला  
 मनोभव मनीं साक्षात् प्रभु प्रकट जाहला !  
 ती स्व-स्व-प्रथमर्तूच्या शांतीची स्मृतिही अणी  
 कामव्याकुल तें साच्या करी कामुक कामिनी  
 पूजका प्रमुखाची जी मदनोत्सव-मंदिरीं  
 त्या व्रतांची व्रतस्था ती कोमला कमला परी ?

६९०

**ओळी :** ६८१ साद-पडसाद, ६९२ मनोभव-मदन, ६९६ त्या...परी-पण  
 त्या व्रतस्थ कोमल कमलेची मनःस्थिति काय होती ?



ती वरी मखराचीया  
 कोंवळ्या कदलींतुनी,  
 लवूनी कमला पाहे  
 जसा चंद्र नभांतुनी  
 ६८३-८४

—गूढ अद्भुत कांहींसैं घडणार अतां खरें :  
 अतर्क्य सौख्यभीतीचीं हृदयंगम वादळें :  
 लजा अकृत्रिमा देहीं दे स्वेदोद्गमही जरी :  
 सत्त्वशीलवतीच्या त्या तरी सात्त्विक अंतरीं  
 जडसैं विषयीं ऐसैं तमोपहतसैं नसे  
 किमपीहि शिवावें हो तिला अशिव तें कसैं !  
 तिच्या आवडत्या त्या त्या लतांचीं विणिलीं फुलें  
 प्रेमलेनें जई तीच्या अलकीं अपुल्या करें :  
 पाचमाणिकमोल्यांचे अलंकारहि टाकित्ती  
 तन्मुखावरुनी ओंवाळुनी स्वकिरणें जधीं :  
 नमस्कृता वदे आणि श्वश्रू चंबुनि ती जंव  
 “अष्टपुत्रवती वत्से, जा ! सौभाग्यवती भव !”  
 झणीं तो तंव तच्चितीं सासूचा प्रिय “जा अतां”  
 नवीन जगतें दिव्यार्थाचीं जागवि ऐकतां !  
 शुभाशीर्वचनांचा तो वर्ष न्हाणवलीवरी :  
 त्या देवमंदिरीभूता पूजा ती मखरांतली :  
 ती होमदीप्ति, ते धूम स्वच्छ, आहुतिगंध ते,  
 श्रुतिमंगल ते दिव्य श्रुतिमंत्र निनादते,  
 अभ्यंगस्नान तें, अंगस्पर्श, तीं ललनास्मितें,  
 पुण्य ब्राह्मणपंक्ती त्या, दक्षिणादिक दान तें,  
 आहेर ते, विडे ते, ते उखाणे, फुलसेज ती,  
 आल्हाद इष्टमित्रांचा, अलंकारवित्या सती :  
 सोहळ्यांहीं विधीही ह्या तया न्हाणवलीवरी  
 पृथक् पृथक् मनीं झाले जे संस्कार पलोपलीं :  
 होतांचि स्पर्श त्या “जा”चा प्रेमपावन-सर्व या

७००

७१०

७२०

ओळी : ७०१ तमोपहत-तामस, अमंगल. ७०४ अलकीं-केशांत.  
 ७१४ निनादते श्रुतिमंत्र-ते वेदमंत्रघोष

धीरोदात्तैकसंस्कारी जाती एकवटूनिया !  
 कीं देवांहीं द्विजांहींही महत्कार्य करूं झणीं  
 निर्वाचिता मला केली नियुक्ता मजसी अणी !  
 इष्ट जें पितरांचें, जें हृष्टवी अखिला मही  
 जयाच्या विजयासाठीं व्हावे लुब्ध विरक्तही,  
 लोककल्याण साधूं तें-सुख क्वल ना-परी  
 अग्निसाक्ष सख्यासंगें कायसैं व्रत मी धरीं !  
 गोत्रधींचें समर्पुनी नवप्रतिनिधित्व तें  
 निघालेंचि अहा ही मी जाऊं “जा” वदती तिथें ! ७३०

सोल्हास ती अणी जाऊं निघालीहि तिथें-परी  
 कासया कमले ?-हारे मदना ! गति खुंटली !  
 लोटिली ती सख्यांनीं तों बळेंचि पतिमंदिरीं  
 पुढें मन, पदें घेतां मागुती वरचेवरी !  
 लाविलीहि कडी त्यांनीं : द्वारा व्यर्थचि मारिशी  
 मुग्धे, धके ! न तूं ऐकें पदांचें, परि जा कशी  
 ऐक तूं स्वमनाचेंची कमले कमनीय, जा—  
 प्राणवल्लभ बोलावी, जा, युवा तिकडे तुझा !  
 पुण्यमंचकशय्या ही : बैस बैस शुभे, न मीं :  
 चुंबितां कां मधेंची तूं राहसी सुटुनी उभी !  
 बैस सेजेसि ये तूं ये : स्वयें जनककन्यका  
 स्पर्शली जीस ती झाली रतिसेज न धन्य का !  
 देहधर्म कसासाची ? पावने, प्रकटे अजी  
 स्वर्गगा जीवनाची ही, हे गंगोत्रि तुझ्यांत जी !  
 ओपी हिरण्यगर्भा त्या स्वयंभू भगवान् स्वयें  
 नारांत ज्या झरा त्यांचा नारि एक तुझ्यांत ये !

७४०

ओळी : ७३९ न मी : भिऊं नकोस. ७४१ जनककन्यका-सीतादेवी. ७४५-  
 ७४६ नारा-मूलबीज धारण करणाऱ्या पाण्यांना नारा म्हटलें  
 आहे. आपोनारा इति प्रोक्ता :-मनुस्मृति. अप एव स सर्जा  
 दौ तासु बीजमवासजत्. स्वयंभू भगवानांनीं त्या 'नारां'मध्ये तें  
 सृष्टीचें तेजस्वी मूलबीज स्थापिलें ही कथा येथें अभिप्रेत आहे.



तीर्थींची उगमा घेई तीर्थता सुजनांत, ते  
तुझ्यांत तूं : ऋतुस्नाते, तीर्थतेसहि तीर्थ तें !  
तरि घाल फुलांची ती माळ त्या आणि नंतरीं  
फुलांहूनि मऊ माळा करांची निज सुंदरी !  
फुलांहूनि मऊ आणी साखरेहुनिही मिठी  
कंठी कोमल त्या घालीं प्रेमाची प्रमदे, मिठी !  
गोड गोड मिठी ! वेडे, पुढें त्याहुनिही अहा  
आलिंगनामृती गोडी : पिउनी तर तूं पहा !  
अंगीं अंगीं समालिंगीं, विलंब पल ना करीं :  
कीं असामान्य गे देवी, पल हा ! असल्या पलीं  
—सांगावें तें कुणी कीं गे नसतीलचि तीं उभीं  
मंडलें नाग-कन्यांचीं पाताळीं अणखी नभीं  
अप्परांचीं धरूनीया करीं मंगल आरत्या :  
लावुनी सनया ओंठा देवदूतततीहि त्या,  
प्रतीक्षत पळा ह्याची धन्य ! याच पळा काचित्  
वर्णितांल कवी भावी 'शुभशंसि' 'प्रसन्न-दिक्' !  
कीं कल्याणि, पलीं या जीं ओवुनी हृदयें हृदीं  
प्रेरी अनंग पेरया अमृते अमृतामधीं  
—सांगावें कुणि !—त्या दिव्या पेरणींतचि संभवा  
घेणें असेल एखादा घनश्यामल राम वा :  
कालेंचि नां गुणेंही जो ठरे आद्यकवी महा—  
कवींत वसुधेमाजी, आजी त्यासम अन्य हा

७५०

७६०

**ओळी :** ७५१ मिठी—मिठास, मिष्ट. ७६० तती—वृंद. ७६२ 'बभूव सर्वे  
शुभशंसि तत्क्षणम्' आणि 'प्रसन्न दिक्पांसु विविक्तवाताः'  
असे कालिदासाच्या श्लोकांतील शब्द उल्लेखित आहेत.  
महापुराणांच्या संभवाच्या स्वागतार्थ अशा घटना घडतात, असे  
पौराणिक संकेत आहेत.

वाल्मीकि वा : कुणी गीता-द्रष्टा वा नव सारथी :  
वाग्मी बृहस्पती : शिल्पी मय, भीष्म महारथी,  
किंवा मदालसा, मुक्ता, मीरा वा विदुला कुणी  
लावण्याची लता किंवा उमा देवविमोहिनी :  
वा कुणी विश्ववेधांचा मनु भास्कर नूतन :  
आश्चर्याच्या अजिंठ्याचा निर्माता, नट, नर्तन  
नाट्यकार कुणी किंवा लोकीं अद्भुतसा नवा :  
आसन्नमृत्यु राष्ट्रेची राष्ट्रे ज्या प्रतिभेंत वा  
नवजीवन पीती तो चंद्रगुप्त : अमाल्य तो,  
विक्रमादित्य वा ज्याचा म्लेच्छां विक्रम मर्दितो :  
हिंदु छत्रपति श्रीमान् शिव वीरवराग्रणी  
गुरुगोविंद वा बंदा धर्मवीर नवा कुणी—  
मंगलाची परा सीमा ! पेरणींतचि संभवा  
घेणें असेल या दिव्या देवभूमि तुझ्यांत वा  
जन्मजन्मांतरींची यत्तपःसिद्धि फलेन्मुखा  
राहिली या क्षणाचीची वाट पाहत उस्तुका  
आत्मा अंतिम जन्मा तो मुक्त भोगुनि व्हावया  
बुद्ध, जज्ञिस वा जीवनन्मुक्त देहुंतला तया !!  
प्रेयाचा स्वर्ग गे स्वर्ग श्रेयाचाहि लुटूं तरी  
सख्या समुपभोगीं तूं घट्ट या हृदयीं धरीं  
न अंग सुभगे चोरीं : निर्विकल्प समाधितें  
बीजसाधन हें कामासन ! तूं रत हो तिथें !  
आणि पंचशरा, ये ये : पंचही शर या पलीं  
मार रे सुकुमारीं या मन्मथा मिथुनावरी !  
झटशील असें साधूं शुभची सुमकार्मुका,

७७०

७८०

७९०

**ओळी :** ७७० वाग्मी—वक्ता. ७७३ धर्मशास्त्राचे आद्यस्मृतिकार जसे मनु,  
तसे विश्ववेधांना नियमबद्ध करणारे ज्योतिषशास्त्राचे आद्यस्मृति-  
कार—भास्कराचार्य. ७७७ अमाल्य—चाणक्य.

काम, कामा, तरी तूझा करी शंकर राग कां ?  
 घेच संमोहनाखाही घेच खेंचुनि या पलीं  
 मुकुंदकमला, घे घे समाधिस्थ परस्परी !  
 विमानांत अहा आलिंगनाच्या रतिमूर्च्छितां  
 उंच उंच अनंगा, ने सुखाच्या गगनांत त्यां !  
 मंजु मंजुलगीतांच्या नव निर्झरती सरी  
 चंद्रिका-चंद्रकांतांचे रस स्नेहरसांतरीं ! ! ८००  
 हांसल्या लतिका आशीर्वाद मंगल तेघवां  
 शुभे, हो शिव हें तूतें नवें वर्ष, ऋतू नवा !  
 प्रेयाचा स्वर्ग सोडोनी सुखाच्या गगनांतुनी  
 कर्मभूसि पुन्हां येसी हेंचि कीं सुचवूं झणीं  
 भीत भीत दुरोनीयां वारे वाहत जात ते  
 अश्र्वांच्या थयथयाटाची ध्वनिती पडसाद ते  
 “अश्र्च ?” सुस्पष्ट ह्या टापा ! “कुणाचे ?” सहसा कसे ?  
 तोंच शय्यागृहद्वारीं थापही हळु येतसे !-  
 “मुकुंदा !” थाप आली ना दार तों उघडूनिया  
 मुकुंद ये, करीं स्नेहें करा घे मुकुलाचिया ८१०  
 “स्मृति प्रिय तुझी आतां होती होतचि; ये अहा !”

**ओळी :** ७८६ देहूंतला जीवन्मुक्त-तुकाराम. ७९६ परस्परीं-ध्यानसमाधीत स्वतःचें मन स्वतांतच समाधिस्थ होतें. पण त्या कामसमाधीत मनं अन्योन्यीं रममाण होऊन परस्परीं समाधिस्थ झालीं. ८०२ मागें २३३-३९ ओळींमध्यें दिलेला आशीर्वाद असा त्या शब्दांच्या दोहीं अर्थी आज खरा ठरला ! तिथें ‘नवें वर्ष ऋतु नवा’ ह्याचा कालवाचक शब्द आणि ऋतु हा अर्थ मुख्यार्थ होता : इथें त्यांचा श्लेषार्थ अभिप्रेत आहे. नव्या ऋतुच्या मंगलशांतीप्रित्यर्थ होणारा हा चंद्रिका, चंद्रकांताच्या स्नेहरसांचा आंतर ‘वर्ष’-वर्षाव शिवास्पद होवो, असा अर्थ. ८०६ ध्वनिती-ध्वनित करितात.

“प्रिय ना, अप्रियची ये कथिण्या हतभाग्य हा  
 मुकुंदा, तूंचि वार्ची ही राजाज्ञा ! मज दर्शनीं  
 निघणेंचि रणा,” “आणी मलाही, तरि, या क्षणीं !  
 रणीं ना पडले शिंदे ? मराठा तरि कोणता  
 दत्ताजींच्या न सूडासी जातां राहिल मागुता !”  
 “मुकुंदा, त्यांतही शत्रू म्लेच्छ येथिलची कुणी  
 दुर्वार्ता ऐकुनी ऐशी पुंडाई करण्या झणीं  
 रानांत होत आहेती जमा याचि, तयांप्रती ८२०  
 दंडायासी त्वरें आज्ञा श्रीभाऊ मज सोडिती  
 म्हणूनि या मुहूर्तीची छापा घालुनि तोडितों  
 असावधाचि या रानीं जों न संहत शत्रु तों  
 उद्युक्त अश्र्चसंघाचे आकळुनि लगाम रे  
 वाट पाहति आज्ञेची शिलेदार घुसूं पुढें :  
 रुसशील तसा जातां : म्हणुनी तुज भेटुनी  
 आलों जाऊं ” “अणी मातें काय मागति ठेवुनी ?  
 नाही, नाही, कधीं नाही ! मराठा नचि काय मी !”  
 परी मुकुल ना बोले संकोचें हृदयीं श्रमी  
 अधोवदनची अंतीं प्रेमगद्गद तो पुसे  
 “जागी, मुकुंद, कीं माझी कमला निजली असे ?” ८३०  
 “लागला लव कीं डोळा आतांची,” “तरि केंवि तें  
 त्यागूं आतांचि ती व्हावें शिलानिष्ठुर या ह्रदें !  
 सुखस्वेदज बिंदूंची त्रिंदी डोलत राहिली;  
 प्रेमसेजे न जों आली नीज ही पहिली पुरी  
 तोंचि सोडुनि जावें त्वां मुकुंदा कमले कसें  
 फेंकावें तें कसें आगीमधेंचि कमला असें !”  
 “आगींतही असें फेकूं कमला न अयुक्त कीं

**ओळी :** ८२२ संहत-संघटित.

जरी प्रज्वलिली ती या देवकार्य-महामखी !  
 मुकुला, सखया तूंची वदलासि सरावरी :  
 धर्मार्थची कधी होती आपद्धर्म असे बळी ! ८४०  
 शत्रु शत्रु दिशा दाही ! फिरंगाण तुराण तों  
 पर्यंत सेतुबंधाच्या जो जो म्लेंच्छ अहिंदु तो-  
 तो तो सर्व भिळूनीया उच्छेदूं उठला अहा  
 शिवलत्राचि, हिंदूंचा प्राणत्राण अनन्य हा !  
 अहिंदु उठला सारा !—हिंदु जो तितुका अणी  
 काय पाहोचि तें शय्यागेहांच्या खिडक्यांतुनी !  
 उठो हिंदु उठो वा ना : मराठा तितुका तरी  
 आवालबालिका आतां मरो मारित संगरी !  
 समर्थांची अम्हीं दीक्षा घेतली नचि का ? झणीं  
 हातावरी शिरा तूंही घेउनी घुससी रणीं ! ८५०  
 सरदारचि तूं वीरा, श्रीमंत प्रभु भाउचा :  
 तरी मीहि नसें का रे देहची दुसरा तुझा ?”  
 तोंचि शील हळू आली ! आली स्फूर्ति हदीं, मुखीं  
 वीरश्रीची प्रभा आली वीरबाहु स्फुरोनि कीं  
 “अहा !” मुकुल तों बोले पाय टाकितची पुढें  
 “सर्व सिद्ध. असें सांगूं ऐक शील, सख्या, सुटे !  
 विलंब पल ना आतां शक्य ! हूं चल तूं !—परी  
 मातेसी वा बघूं ये ना पळही कमला पुरी !”  
 आणि सदगद ते दोघे देवद्वारिं तसे झणीं  
 द्वारीं शय्यागृहाच्या त्या सकंप कर जोडुनी ८६०  
 वदे मुकुल “देवा, तूं अमुच्या कमले अणी—”  
 “आमुच्या प्रेमले देवा !” मुकुंद वदला झणीं :  
 “आमुच्या प्रेमले आणी कमलेप्रति” बोलती  
 दोघेही ते; “प्रभो, रक्षा ! प्रार्थना इतुकीच ती !!”



“... मुकुंदा, तूचि वाचीं  
 ती राजाशा! मज दर्शनीं  
 निघणेंचि रणा,” “आणी  
 मलापी, तरि, या क्षणीं !”  
 ८२३-२४

राजीव-लोचनांची ती यौवनोदयभास्वरा  
 जोडी जिवलगानांची त्या साश्रुही करुनी त्वरा  
 निजल्या न जिण्यासीही कळतां उतरे जिने  
 उल्लंघिती गृहा-ज्या रे फिरुनी कधि पाहणें!  
 उच्छ्रंखलाश्रसंधांचे लगाम सुटले दिले  
 रान आलें, अहा झालें! स्वार ते सरसावले !  
 खिकाळतो न घोडा वा स्वार श्वास न टाकितो  
 तळावरी पडे छापा रिपुच्या सहसाचि' तों !!  
 धडड धडड आगी बंदुका ओकती तों !  
 तळपति तलवारी एकची गर्ज होतो !  
 सुटुनि न घटि होते प्रेमशय्या ज्यातें  
 क्षण रण गमलें त्या - सत्यही स्वप्नसैं तें !!  
 अणि भडकुनि शय्यादीप दावाग्नि माते,  
 वमति रुधिर-रंग प्रीतिचे ! बाग पेटे,  
 दयित ! बकुल ! हा रे क्रंदतां तो न भेटे,  
 शयनि भिववि हीतें-स्वप्नही सत्यसैं तें !!!

८७०

८८०

चित्रशाळा ग्रंथ  
 भांडार-पुणे  
 ५२८/१६९१२

ओळी : ८६५ यौवनोदयभास्वरा-नव तारुण्याचे तेजानें तळपणारी. शय्या-  
 दीप-शय्यामंदिरांतील दिवा. माते-भडके.